



जनप्रवास



पान ८ वर..

3 वृद्धांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद

4 पाणपोई ही पुण्यकर्म नाही तर आरोग्य सुविधा आहे

5 कालव्यातून १५ तर डायव्हा कालव्यातून २५ एप्रिलपासून पाणी सुटणार

मुंबई, पुणे, अ.नगर येथून एकाच वेळी प्रसिद्ध.

RNI NO. MAHMAR/2013/57952

बुधवार, दि. १५ एप्रिल २०२६

वर्ष : १३

अंक : ३५२

पान ८

किंमत २ रुपये

www.janpravaslive.in

E-mail : dainikjanpravas@gmail.com

डॉ. बाबासाहेबांना अभिवादानासाठी भीमसागर लोटला

जय भीमच्या घोषणांनी शहरासह पुणे स्टेशन परिसर दुमदुमला ; शिस्तबद्ध रांगा, चोख पोलीस बंदोबस्त आणि सामाजिक संस्थांची सेवा

जनप्रवास | प्रतिनिधी
पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी पुणे स्टेशन परिसरातील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायांनी गर्दी केली. सकाळपासूनच निळे ध्वज, जय भीमच्या घोषणांनी आणि भीमगीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पुणे शहर, ग्रामीण भाग, उपनगर तसेच शेजारील जिल्ह्यांतून आलेल्या अनुयायांनी रांगेत उभे राहून मेणवत्त्या लावल्या, फुले वाहिली आणि पुष्पहार अर्पण केले. पुणे स्टेशनचा परिसर निळ्या ध्वजांनी आणि आंबेडकरांनी अनुयायांच्या उपस्थितीने निळाशार झाला होता. सकाळपासून भीमसैनिकांनी जय भीम च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. यावेळी पुणे शहरासह ग्रामीण भागातून आणि शेजारच्या जिल्ह्यांतूनही तसेच उपनगरातून हजारो अनुयायी सकाळपासूनच बाबासाहेबांच्या पुतळ्याला

अभिवादन करण्यासाठी रांगेत उभे राहून मेणवत्ती लावून व फुले वाहून आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महापौर मंजुषा नागपूर, उपमहापौर परशुराम वाडेकर, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त चंद्रकांत कुंडलवार, मनपा आयुक्त नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधीळ-मुंडे, आमदार बापूसाहेब पठारे, आ. चेतन तुपे, माजी आमदार मोहन जोशी, महापालिका सभागृहनेते गणेश बिडकर, ज्येष्ठ नेते बाळासाहेब जानराव, रिपाईं शहराध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेवक निलेश आल्हाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्यासह विविध शासकीय अधिकार्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन केले. यावेळी सविधानाच्या



प्रस्तावनेचे वाचनही करण्यात आले. पांढर्या शुभ्र कपड्यांवर निळा शेला, हातात निळा झेंडा, छातीवर बाबांचा बिळा, हार-फुले अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी झालेली अबाल वृद्धांची अलोट गर्दी, अन् मुखातून निघणारा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो' अशी गणनभेदी घोषणा, या जोडीला सोनियाची उगवली सकाळ... जन्मास आले भिम बाळ' यांसह विविध अजरामर भिम

गीतांनी दृग्गणलेला परिसर, आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर सहकुटुंब फोटो काढण्यासाठीची धडपड, अशा उत्साहपूर्ण वातावरणात मंगळवारी पुणे शहरातील मुख्य स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथे मोठ्या उत्साहात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी भीमसागर लोटला! तर दुपारच्या वेळी परिसरात थोडी गर्दी मंदावली तर सायं सहा नंतर परिसरात गर्दीचा ओघ वाढला तर रस्त्यावर डीजेच्या तालावर तरुणाई भीम गीतावर नाचत जळोपात भीमारायांना वंदन करीत मित्रवृत्त निघाल्या. वाढती गर्दी लक्षात घेता, पुणे पोलीस दलाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे. दर्शनासाठी महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र रांगा लावण्यात आल्या आहेत. स्वयंसेवक देखील पोलिसांच्या मदतीला तय्यार असून, जनसागराला नियंत्रित करण्याचे काम अत्यंत

संयमाने सुरू होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहर पोलिसांच्या वतीने पुणे स्टेशन व कॅम्प परिसरासह संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. अनेक सामाजिक संस्थांकडून अनुयायांसाठी पिण्याचे पाणी, ताक आणि अल्पोपहाराची सोय करण्यात आली आहे. तर एकता मिसळकडून १० हजार मिसळ वाटप करून अनुयायांना मिसळीचा आस्वाद घेतला. अभिवादानासाठी येणारे अनुयायी पारंपारिक वेशभूषेत दिसत असून, ठिकठिकाणी भीमगीतांचे कार्यक्रम आणि लेझीम पथकांचे सादरीकरण लक्ष वेधून घेत आहे. बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे स्टॉलसही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लागले असून तरुणांचा प्रतिसाद सकारात्मक दिसत होता.

संक्षिप्त
भौदू अशोक खरातचा
इनकाऊटर शक्य: प्रणिती शिंदे
जनप्रवास | प्रतिनिधी
सोलापूर : मला वाटते, खरातांचा (अशोक खरात) कुठेतरी काहीतरी एन्काऊटर करतील, कारण खूप नावे समोर येणार आहेत. ज्यांच्याशी ते जोडले गेले आहेत. अशी शंका व्यक्त करत, आता जे सत्ताधारी आहेत, मंत्री आहेत, त्यांना घेऊनही ही नावे येणार आहेत, असा मोठा दावा काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर, प्रवक्तारांशी बोलत होत्या.
डॉ. बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची सध्या उणीव
जनप्रवास | प्रतिनिधी
मुंबई : आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचे या देशासाठी दिलेले योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील. पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जेव्हा कमकुवत होत आहे. त्यावेळेस, 'प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजीन अंड इट्स सोल्युशन्स' सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहणारे, फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात. ब्रिटिशांच्या धोरणामुळे भारतीय रुपयाचे अवमूल्यन कस झालं आणि त्याचा सामान्य भारतीयांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केले असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राज्यासह संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अनेक ठिकाणी जयंतीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील दिग्गज नेत्यांनी आज पहाटेपासून बाबासाहेबांना अभिवादन करायला सुरुवात केली होती. मात्र, काही ठिकाणी जयंतीच्या नावाखाली मोठमोठे डीजे लावून केवळ धिंगाणा घातला जात आहे. याच सर्व पाश्र्वभूमीवर मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा गौरव करत त्यांचे विचार जोपासण्याचा सल्ला दिला आहे. यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया आहेत. स्वातंत्र्य लढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नव्हती तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहिजे.

शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची १.२१ कोटींची फसवणूक
जनप्रवास | प्रतिनिधी
पुणे : शेअर बाजारात मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी पुण्यातील एका ५८ वर्षीय व्यावसायिकाची तब्बल १ कोटी २१ लाख ९२ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार व्यावसायिक हे मुंबईचा वेथील केशवनागर परिसरात राहतात. गेल्या वर्षी समाज माध्यमावर संदेश पाठवून चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. शेअर बाजारातील गुंतवणुकीत मोठा परतावा मिळेल, असे सांगून त्यांना एका सोशल मीडिया इन्व्हेस्टमेंट ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले. या ग्रुपमध्ये विविध गुंतवणूक योजना आणि आकर्षक नफ्याची माहिती देत त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. यानंतर आरोपींनी वेळोवेळी वेगवेगळ्या बँक



खात्यामध्ये पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार व्यावसायिकाने एकूण १ कोटी २१ लाख ९२ हजार रुपये आरोपींच्या खात्यात वगळे केले. काही दिवसांनी परतावा मिळाल्याचा संदेश पाठवण्यात आला; मात्र प्रत्यक्षात खात्यात कोणतीही रक्कम जमा झाली नाही. मोबाइलवर संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

२७ लाखांच्या एम.डी. ड्रजसह दोघांना अटक
विमानतळ पोलिसांची मोठी कारवाई
जनप्रवास | प्रतिनिधी
पुणे : विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. एम.डी. (मेफेड्रॉन) ड्रज विक्री करण्यासाठी आलेल्या दोन सराईतांना पोलिसांनी गजाआड केले असून, त्यांच्याकडून एकूण २६,७९,८००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ०८/०४/२०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजताच्या सुमारास विमानतळ पोलिस स्टेशनचे तपास पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस शिपाई हरी पुंडे आणि लालू कऱ्हे यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, जनक बाबा दर्गा चौकाजवळ, खराडी बायपासकडून फॉरेस्ट पार्ककडे जाणाऱ्या रोडवर एक व्यक्ती ड्रज विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. पोलिसांनी प्रितम प्रफुल्ल कुलकर्णी (वय ३७, रा. गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड करत आहेत. त्याच्याकडून ४ ग्रॅम एम.डी. पावडर आणि एक स्कार्पिओ कार जप्त करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एम.डी. ड्रजसह वाहने असा एकूण २६,७९,८००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड करत आहेत.



पोलीस स्टेशनचे तपास पथक पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस शिपाई हरी पुंडे आणि लालू कऱ्हे यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, जनक बाबा दर्गा चौकाजवळ, खराडी बायपासकडून फॉरेस्ट पार्ककडे जाणाऱ्या रोडवर एक व्यक्ती ड्रज विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. पोलिसांनी प्रितम प्रफुल्ल कुलकर्णी (वय ३७, रा. गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड करत आहेत. त्याच्याकडून ४ ग्रॅम एम.डी. पावडर आणि एक स्कार्पिओ कार जप्त करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एम.डी. ड्रजसह वाहने असा एकूण २६,७९,८००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्हाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड करत आहेत.

भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ

लोहगावात ६ वर्षांच्या बालकावर हल्ला, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जनप्रवास | प्रतिनिधी
पुणे: लोहगाव परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. आता नागरिकांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली आहे. 'आठवडे बाजार' परिसरातील दुर्वांश हर्षद खांदवे या सहा वर्षांच्या चिमूड्यावर कुत्र्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे पालकामध्ये संतापाची लाट उसळली असून, महापालिका प्रशासन कुणाच्या बळीची वाट पाहत आहे का ? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. पुण्यातही शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबर सर्व उपनगरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. दुर्वांश खांदवे हा संत तुकाराम विद्यालय परिसरात खेळत असताना



अचानक काही भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात दुर्वांशला जबर चावा घेतला आहे. सुदैवाने परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेमुळे तो प्रचंड मानसिक धक्क्याखाली आहे.

- महापालिकेच्या रवान पथकाने तत्काळ शहरात मोहिम राबवावी.
- हिंसक झालेल्या कुत्र्यांना पकडून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा.
- शाळा आणि गर्दीच्या ठिकाणी गस्त वाढवावी. महापालिका प्रशासनाला आता तरी जाग घेईल का ? की अणखी एखाद्या दुर्घटनेची प्रशासन प्रतीक्षा करणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
श्री संत तुकाराम विद्यालय लोहगाव परिसरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण जास्त प्रमाणात झाले आहे. ही कुत्री शाळेत येणाऱ्या मुलांना चावा घेत आहेत. पिसाळलेल्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रोज हजारो मुले येतात, जातात त्यांच्या जिवाना रोज धोका होत आहे. प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी.असे हर्षद खांदवे म्हणाले. पुण्यात सध्या १० ते १५ कुत्र्यांच्या टोळ्या वावरताना दिसत आहेत. ही कुत्री दिसले त्या व्यक्तीवर, विशेषतः लहान मुलांवर आणि दुचाकीस्वारांवर धावून जात आहेत. रात्रीच्या वेळी तर घराबाहेर पडणे कठीण झाले असून, पहाटे कामावर जाणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचे सावट आहे. शहरात कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. मुले साधी घराबाहेर खेळायला जाऊ शकत नाहीत. प्रशासनाने तातडीने यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा काही दुर्घटना घडली तर प्रशासन दोषी राहील,

पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?

५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता

जनप्रवास | प्रतिनिधी
मुंबई : कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे पेट्रोल १८ आणि डिझेल ३५ रुपये प्रतिलीटर महाग होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे दर वाढले तरीही देशात पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यामुळे कंपन्यांना मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालसह ५ राज्यांच्या निवडणुका संपताच कंपन्या पेट्रोल डिझेलचे दर वाढवण्याची शक्यता आहे. कच्चे तेल महागल्याने कंपन्यांना प्रतिलीटर पेट्रोलवर १८ आणि डिझेलवर ३५ रुपये नुकसान होत आहे. मागील महिन्यात तीन कंपन्यांना जवळपास २४०० कोटी नुकसान सहन

करावे लागले. उत्पादन शुल्कात १० रुपये कपात केल्यानंतर हे नुकसान १६०० कोटीपर्यंत घसरले. प्रत्येक १० डॉलरच्या वाढीनंतर नुकसान ६ रुपये प्रतिलीटरने वाढत आहे. भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी अंदाजे ८८ टक्के आयात करतो. यापैकी ४५ टक्के मध्य पूर्वेकडून आणि ३५ टक्के शिगायकडून येते. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती केवळ तेल कंपन्यांसाठीच नव्हे तर देशाच्या चालू खात्यातील तुटीसाठीदेखील धोकादायक ठरत आहेत. २०२६ च्या पहिल्या



तिमाहीपर्यंत ही तूट २० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढू शकते असा अंदाज आहे. सरकारी महसुलात तेलावरील

उत्पादन शुल्काचा वाटा सातत्याने कमी होत आहे. २०१७ च्या आर्थिक वर्षात ते २२ टक्के होते आणि आता ते केवळ ८ टक्केपर्यंत खाली आले आहे. सरकारने संपूर्ण उत्पादन शुल्क काढून टाकले तरी सध्याच्या किमतीनुसार तेल कंपन्यांचे नुकसान पूर्णपणे भरून निघणार नाही. ऑगस्ट २०२२ नंतर प्रथमच अमेरिकेत पेट्रोलची सरासरी किंमत प्रति गॅलन ४ डॉलरच्या वर गेली आहे. पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका यांसारख्या अनेक शेजारी देशांनीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. जून २०१० पर्यंत पेट्रोलची किंमत सरकारी ठरवत असे आणि त्यात दर १५ दिवसांनी सुधारणा केली जात असे. २६ जून २०१० नंतर सरकारने

पेट्रोलच्या किमती ठरवण्याचे काम तेल कंपन्यांवर सोपवले. त्याचप्रमाणे ऑक्टोबर २०१४ पर्यंत डिझेलची किंमतही सरकारच ठरवत असे. १९ ऑक्टोबर २०१४ पासून सरकारने हे कामही तेल कंपन्यांकडे सोपवले आहे. सध्या तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची किंमत, किंमत प्रति गॅलन ४ डॉलरच्या वर इतर घटकांचा विचार करून पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज ठरवतात. देशात आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तमिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यात निवडणुका आहेत. त्यामुळे या निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे.

अग्रलेख : देशाची गृहलक्ष्मी होतेय राष्ट्रलक्ष्मी !

भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये महिलांचे प्रमाण सध्या जास्त आहे. ही अभिमानाची बाब आहे. देशाची एकूण लोकसंख्या एका अनुमानाप्रमाणे १४७ कोटीपर्यंत पोहोचलेली आहे आणि या लोकसंख्येमध्ये महिलांचे प्रमाण जवळपास ६४ कोटींच्यावर आहे. म्हणजे आज 'भारत हा जगातील असा एकमेव देश ठरतो की, सर्वाधिक लोकसंख्येत भारत पहिल्या क्रमांकावर आहे. शिवाय लोकसंख्येमध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे. म्हणजे आज भारतामध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झालेले आहे. इतक्या प्रचंड प्रमाणात महिलांची संख्या असल्याने आता महिला अधिकार आणि हक्कांबरोबर अर्थव्यवहारातील पुढाकार घेत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. पुरुषांच्या बरोबरीने म्हणजे समान पद्धतीने विविध संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. किंबहुना तशा प्रकारे हळूहळू आता या दिशेने भारताची वाटचाल सुरु झालेली दिसते. गेल्या काही वर्षांमध्ये महिलांच्या सक्षमीकरणसाठी विशेष उपाय योजले गेले. परंतु केवळ सरकारी योजनाच नव्हे तर स्वतंत्रपणे महिलांमध्ये सुद्धा स्वतःच्या हक्कांविषयी आणि अधिकारांविषयी विशेष जागृती झालेली पाहायला मिळते.

अलिकडच्या काळातला नीती आयोगाच्या संवैधानिक आज विविध दंडांतून कर्ज घेणाऱ्या महिलांची ही संख्या ३६% पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजेच चार वर्षांपूर्वी १६ लाख कोटी कर्जाचे वितरण महिलांसाठी झालेले होते. ते आता तब्बल ७६ लाख कोटीपर्यंत पोहोचले आहे हे आकडे खरोखरीच थक करणारे आहे. एकेकाळी गृहलक्ष्मी संबोधून घरातच वावणाऱ्या महिला राष्ट्रलक्ष्मीच्या नव्या रूपाने धडाडीने पुढे जात आहे. ही बाब केवळ लोकसंख्येतील 'संख्यात्मक वाढ नव्हे' देशाच्या अर्थव्यवहारातील 'गुणवत्ता' वाढ

नोंदवणारी आहे. यातला आणखीन एक काहीसा धक्कादायक भाग म्हणजे या कर्ज घेण्याच्या महिलांच्या संख्येमध्ये बिहार राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश व महाराष्ट्र मात्र चक्र आठव्या क्रमांकावर आहे. यात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे ज्या बिहारला अनेक वेळा मागासलेले राज्य किंवा अगदी तीस वर्षांपूर्वी बीमारू राज्य म्हणून हिणवले जात होते. आज त्याच बिहारमध्ये सर्वाधिक संख्येने महिला कर्ज घेताना आढळून येतात. बिहारमध्ये जवळपास १५% महिलांचे कर्ज घेण्याचे प्रमाण हे निश्चित आश्चर्यकारक म्हणावे लागते.

महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण केवळ आठ टक्के असावे हे तितकेसे भूषणावह ठरत नाही. यातला आणखीन एक सकारात्मक भाग असा आहे की, महिलांनी गृहकारणासाठी घेतलेले कर्ज हे सर्वाधिक आहे. अर्थात अनेक वेळा घर कर्ज घेताना महिलांच्या नावाने कर्ज घेतले जाते. त्यात काही ठिकाणी व्याजामध्ये थोडी सवलत मिळते. परंतु स व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा महिलांनी कर्ज घेण्याचे प्रमाण वाढल्याचे नीती आयोगाच्या अहवालात पाहायला मिळते. देशभरामध्ये व्यवसायासाठी कर्ज घेताना महिलांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर तामिळनाडू असून त्यांचे प्रमाण १५% आहे. महाराष्ट्रातील १०% महिलांनी व्यवसायासाठी बँकांकडून अर्थपुरवठा घेतल्याची सर्व्हेक्षणाने नोंद आहे. त्यातही केवळ आठ टक्के महिला या जर् व्यवसायिक कर्ज घेत असतील तर महाराष्ट्राला अजून बरीच मोठी मजल मारावी लागणार आहे. केवळ लाडकी बहीणसारख्या योजना राबवून हे काम होणार नाही. यासाठी महिलांना महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये जर सामावून घ्यायचे असेल, त्यांच्यातील रोजगार आणि व्यावसायिक क्षमता वाढवायच्या असतील तर त्यांचे अर्थ

व्यवहारातले प्रमाण वाढवावे लागेल.

गृह कर्ज असेल किंवा वाहन कर्ज असेल यासारख्या गोष्टींमध्ये सुद्धा महिलांचे प्रमाण वाढणे आवश्यक ठरते. एकूणच देशाच्या लोकसंख्येचा विचार करता आज सर्वाधिक लोकसंख्येचा भारत जर सर्वाधिक महिला कर्जदारांचाही देश ठरत असेल तर ते महिलांना मिळालेल्या व्यावसायिक आणि आर्थिक संधींचे ते नवे पर्व ठरते. किंबहुना ते मोठे परिवर्तन म्हणावे लागते. एकीकडे ही दिलासादायक बाब समोर येत असताना ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या पुरेशा संधी मिळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. शासन स्तरावर लक्षपती महिला आणि तत्सम योजना राबवण्यात लक्षात घ्यायची सुद्धा सरकार प्रोत्साहन देते, जनधन खात्यामधून सुद्धा छोट्या छोट्या व्यवसायासाठी महिलांना बँकांकडून लघुस्वरूपाचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. नीती आयोगाने ही आकडेवारी जाहीर करताना हेही समोर आणायला हवे की, जवळपास ७६ लाख कोटींचे कर्ज कर्ज वितरण महिलांमध्ये झाले असेल तर त्यांच्या कर्ज बसुलेली प्रमाण काय आहे? याचा सुद्धा तपशील आयोगाने देणे गरजेचे ठरते. जर का महिला कर्ज फेडण्याच्या बाबतीतही तितक्याच तत्पर असतील तर ती बाब सुद्धा पुरुष कर्जदारांसाठी निश्चित अनुकरण करण्यासाठी ठरू शकते. भारतामध्ये दहा वर्षांपूर्वी महिलांचे लोकसंख्येतील प्रमाण कमी होते आणि महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार आणि हक्क मिळावेत म्हणून सातत्याने मागणी करावी लागत होती. आज त्याच भारतामध्ये जर आर्थिक क्षेत्रात महिला या अशा पद्धतीने पुढाकार घेत असतील तर त्यातून भविष्यकाळासाठी लोकसंख्येला हा सर्वात मोठा धटक अधिक स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनतो आहे याचे ते तितकेच मोठे निदर्शक ठरू शकते.

अंतरंग

सुनेत्रावहिर्नीसाठी धावाधाव

अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी विमान अपघातात झालेल्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभेचा मतदारसंघात येत्या तेव्हा रोजी निवडणूक होई आहे. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत. अजितदादा हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते, राष्ट्रवादी काँग्रेस (अप) चे राष्ट्रीय अध्यक्ष होते. बारामतीतून आठ वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते. स्वतःच्या हिमतीवर त्यांनी ४२ आमदार आपल्या पक्षाचे निवडून आणले . राज्याच्या राजकारणात त्यांनी स्वतःचे वेगळे निभळाने निर्माण केले होते. राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व केंद्रात अनेक वर्षे संरक्षण व कृषी मंत्री राहिलेल्या शरद पवारांचे ते पुतणे होते. काकांच्या पक्षापासून त्यांनी फारकत घेतली तरी त्यांच्याशी कौटुंबिक नाते संबंध शेवटपर्यंत कायम ठेवले होते. आपल्या कार्यक्षम, तडफदार व शिस्तबद्ध कार्यपध्दतीने त्यांनी सार्वजनिक जीवनात उसा उमटवला होता. कार्यकर्त्यांची काळजी घेणारा नेता अशी त्यांची प्रतिमा होती. अशा वलयांकित अजितदादांचे राजकीय वारस म्हणून सुनेत्रावहिर्नीवर जबाबदारी आली आहे. दादांच्या आकस्मिक मृत्यूनंतर चौथ्या दिवशी त्यांनी उपमुख्यमंत्रीदाची शपथ घेतली तेव्हा मित्रमंडळ दहा दिवस तरी थांबायला नको होते का, अशी त्यांच्यावर टीका झाली. दादांच्या निधनानंतर दोन महिन्यांच्या काळात त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्या, त्यांचे चिरंजीव पार्थ हे राज्यभूमेचे खासदार झाले.

स्वतः सुनेत्रा पवार यांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ किंवा उबाठा सेनेचे प्रमुख उव ठाकरेंशी संपर्क साधून बिनविरोध निवडून देण्याचे आवाहन केले यात काहीच वेळ नाही. अनेक मंत्रि व कौटुंबिक नाते संबंधामुळे शरद पवारांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरेगे यांना फोन करून त्यांच्या पक्षाने माघार घ्यावी अशी विनंती केली तेव्हा काँग्रेसने शरद पवारांना तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. शरद पवारांनी केलेल्या एका फोननंतर चक्र वेगाने फिरली. काँग्रेस पक्ष हा महापुतीत नाही. काँग्रेसला महापुतीच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्या जेव्हा दिव्हीला गेल्या, तेव्हा प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे त्यांच्यासोबत विमानतळावर दिसले नाहीत. तटकरे यांच्या रायमंडमधील किंवा पटेल यांच्या विदर्भातील सभेत ब'नवरवून अजितदादांचे फोटो गावब होते. सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात पटेल, तटकरे यांच्या नावापुढे त्यांच्या पदांचा उल्लेख नव्हता. त्यातून पुन्हा पार्थ यांनी काँग्रेसने बारामतीतून माघार घ्यावी, म्हणून आम्ही कोणी त्यांना फोन करणार नाही, असा बाणा दाखवला. काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊन फॉल होत आहे असे बोलून एन निवडणुकीत काँग्रेसला अंगावर घेतले व नव्या वादाला तोंड फोडले. एकीकडे सुनेत्रावहिर्नीची बिनविरोध निवड व्हावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, रोहित पवार, असे अनेकजण प्रयत्न करीत होते व दुसरीकडे खासदार पार्थ पवार पाणी ओतताना दिसले. स्वतः रोहित पवार यांनी पार्थ यांच्यावतीने दिलगिरी व्यक्त करून वादावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. खासदार झाल्यावर पार्थ यांच्या बोलण्यात अहंकार निर्माण झाला आहे की राजकीय परिपक्वता नव्हती? त्याचे पितृश्री अजित पवारांनी १९९१, १९९२ मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली व जिंकली होती. १९९९ ते २००४ या काळात काँग्रेसमणित महाआघाडीच्या सरकारमध्ये अजितदादा मंत्री होते याचा पार्थ यांना विस्तर पडलेला असावा.

सुप्रिया सुळेनीही आपल्या नव्याने खासदार झालेल्या पुतण्याचे काण टोचते. त्या म्हणाल्या, भारतीय राजकारणात व भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचे योगदान फार मोठे आहे. देशाच्या पंतप्रधानापासून ते ग्रामपंचायतीच्या सरपंचापर्यंत, महिला आरक्षणपासून ते देशाने जिंकलेल्या युद्धापर्यंत काँग्रेसची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असला तरी मर्यादांचे भान राखले पाहिजे. आम्ही सर्वांनी काँग्रेसला जवळून पाहिले आहे. मी अनेकदा काँग्रेसच्या साथीने निवडून आले आहे. अजितदादांच्या विमानअपघाती मृत्यूनंतर राज्यात पोलीस स्टेशनवर साधा एकआयतार नोंदवला गेलेला नाही, रोहित पवार मुंबई व बारामतीत एकआयतार नोंदवला गेले तेव्हा पोलिसांनी कसा नकार दिला हे सर्व राज्याने बघितले आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनात अजितदादांच्या विमान अपघाती मृत्युवर चर्चासुद्धा घडवली गेली नाही. स्वतः उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी मागणी करूनही तपास सीबीआयकडे सोपवला गेला नाही. मग भाजपाने त्यांच्यासाठी काँग्रेस बारामतीत माघार घ्यावी अशी विनंती करून केवळ उपचार होता काय? गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांची कन्या प्रितम या बीड मतदारसंघातून ७ लाखांच्या विक्री मताधिक्याने खासदार म्हणून निवडून गेल्या होत्या. आर. आर. आर. आबापाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा या तामनागवामध्ये विधानसभेवर १ लाख १२ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या. पंतप्रधान कडम यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र विश्वजित पलुस - कडेवाय मतदारसंघातून विधानसभेवर बिनविरोध निवडून आले होते. शिवसेनेचे बाळा सावंत यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी तृती मुंबईतील वांद्रे पूर्वमधून ११५०० मतांनी आमदार म्हणून विजयी झाल्या होत्या. मुंबईतील अंधेरी पूर्वमधून शिवसेनेचे रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी ऋतुजा विजयी झाल्या होत्या. नोंदवून बसत राव चव्हाणांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र रवींद्र निवडून आले होते. बारामतीतून सुनेत्रावहिर्नी यांचा विजय पक्षा आहेत पण मताधिक्य किती दिड की दोन लाख हे ४ मे रोजी समजेल.

- डॉ. सुप्रत खडकेकर

डीजे, मिरवणुकीच्या बाहेर येऊ तेव्हा...



डॉ. आंबेडकर जयंतीला राज ठाकरेंची खास पोस्ट

'जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढण्यातून बाहेर येऊ तेव्हा. त्यांच्या विचारांचा जागर करू, तेव्हाच खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उद्देश साध्यकी लागेल', असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला खास पोस्टद्वारे व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्ताने राज्यभरातील आंबेडकरी अनुयायांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मनसेमधुमे खडक ठाकरे यांची खास पोस्ट करीत अभिवादन केले.

आज राज्यभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने मुंबईतील चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुजाना पवार यांनी मंगळवारी सकाळी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तर दुसरीकडे मनसेमधुमे राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर आंबेडकर जयंतीनिमित्त एक खास पोस्ट शेअर केली



आहे. या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी आदर व्यक्त करताना तरुण पिढीला काही सल्ला देण्याचा प्रयत्न केला आहे. महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथीची साजऱ्या करताना केवळ मिरवणुका काढण्यापेक्षा त्यापेक्षा पुढे जाऊन त्यांच्या वारशाचा आणि विचारांचा विचार केला पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. (चरचरीशीहीर झेअरळीळी छ्शी)

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

आज भारतभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून बाबासाहेबांचा या देशासाठी दिलेला योगदान अतुलनीयच आहे आणि या देशाच्या येणाऱ्या पिढ्या त्याबद्दल त्यांच्या ऋणात राहतील.

पण आज जागतिक आणि देशांतर्गत घटनांमुळे रुपया जॅहाड काकुवत होत आहे त्यावेळेस, 'प्रॉब्लेम

डॉ. बाबासाहेबांच्या समग्रदृष्टीच्या विचारांची सध्या उणीव

राज ठाकरे म्हणाले, शाहू, फुले, डॉ. आंबेडकर असो व अन्य विचारांच्या महामानवांना मानणारी विचारधारा. त्या महान व्यक्ती फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना हार घालण्यापुरतेच उरतात आणि त्यांचा वारसा, त्यांचे विचार आपण आताच्या सत्तापीपासून राजकारणासाठी पायदळी तुडवत आहोत. विकास म्हणजे सरकारी मदत, उड्डाणपूल आणि रस्ते इतकी मर्यादित कल्पना आत्ताची सरकारं रुजवत आहेत. या सगळ्या वरवरच्या विकासाचा यत्किंचित फायदा नसलेला खूप मोठा वर्ग भारतात आहे. आज प्रखर सामाजिक आणि आर्थिक भान असणाऱ्या डॉ. बाबासाहेबांसारख्या महामानवाची, त्यांच्या समग्र दृष्टीची देशात वारंवार उणीव भासत आहे.

ऑफ द रुपी, इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्युशन्स' सारखा अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहणारे, फक्त सामाजिक नाही तर अतिउत्तम आर्थिक समज असणारे बाबासाहेब आठवतात. ब्रिटिशांच्या धोरणांमुळे भारतीय रुपयाचं अवमूल्यन कसं झालं आणि त्याचा सामान्य भारतीययांच्या आयुष्यावर कसा खोल परिणाम झाला हे त्यांनी या ग्रंथात विशद केलां. यात त्यांनी मांडलेल्या सूचना या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापनेचा पाया आहेत.

स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांना फक्त देशाला स्वातंत्र्य मिळायला हवं इतकीच आस नव्हती तर हे स्वातंत्र्य समाजाच्या तळापर्यंतच्या माणसाला लाभदायक झालं पाहिजे आणि त्याचा आर्थिक विकास देखील झाला पाहिजे. थोडक्यात सामाजिक

राजकारण

दृष्टी आणि अर्थशास्त्राचा देखील त्यांचा उत्तम अभ्यास होता. बाबासाहेब हे त्या पिढीतले याबाबतीतले अग्रणी नेते.

छत्रपती शिवाजी महाराज , बाबासाहेब आंबेडकर , महात्मा ज्योतीबा फुले , लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा कितीतीरी महान नेत्यांचे नृत्ये पुढे उभे करणे, त्यांना जातीय पातीत विभागणे , त्यांच्या नावाने जातीय धमत्त फूट पाडणे , त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्यांना कर्कश्य डीजे लावून नुसत्या मिरवणुका काढणे या सारख्या गोष्टींमधून हे राज्य आणि राजकारणी बाहेर येतील तेव्हाच या महान लोकांना आपण श्रद्धांजली अर्पण करू शकतो !

पंचांग

विक्रम संवत् - २०८२ चैत्रशुके संवत् - १९४८ संवत्सर - पराभवनाम अयन- उत्तराषाढारंभ मास- वैत्र ऋतु- सौर वसंत

कृष्ण पक्ष तिथि : ऋग्वेदीय २२:३१:२५ नक्षत्र :

पूर्वाभाद्रपद १५:२२:२५ योग : बह्व १३:२४:४३ करण : गर

११:२७:१७ करण : वजिज २२:३१:२५ सूर्य : मेष चन्द्र : मीन०९:३७:१७

हिजरी सं - १४४६ मुस्लिम मास - शबाल तारीख - २६

विशेष प्रयोग शिवरात्री श्री अक्षयकोट स्वामी महाराज पुण्यतिथी संत गोरोबा काका पुण्यतिथी

राशी भविष्य...

- मेघ** प्रतिष्ठित व्यक्तींची भेट आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मानसिक संतोष निर्माण होईल. व्यवसाय चांगला चालेल. विरोधकांपासून सावध रहा.
- वृषभ** आपल्या बुध्दीच्या जोरावर आखलेल्या योजना यशस्वी होतील. आपल्या कामकाजात बदल होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना सावधानी बाळगा.
- मिथुन** कामकाजामध्ये व व्यापारात विचारपूर्वक निर्णय घ्या. कौटुंबिक सहकार्य कमी प्रमाणात मिळेल. आर्थिक बाबतीत समाधानी रहाल. जीवनसाथीच्या आरोग्याची चिंता राहिल.
- कर्क** प्रत्येक क्षेत्रात आपल्याला मान सन्मान मिळेल. शांत व विवेक बुध्दीने काम केल्यास यश मिळेल. आर्थिक स्थिती चांगली राहिल. व्यापार व्यवसाय चांगला चालेल.
- सिंह** व्यावहारीक समस्यांमुळे आपण त्रस्त व्हाल. धैर्याने आणि संयमाने काम करा. व्यापार, नोकरीमधील स्थिती मध्यम राहिल. कौटुंबिक सहकार्य आज मिळणार नाही.
- कन्या** व्यवसायात किंवा रोजगारात मोठे परिवर्तन घडून येण्याची शक्यता आहे. लोकप्रियता वाढणार आहे. शासनाकडून पैसा किंवा सन्मान मिळेल. जीवनसाथीबरोबर वादविवाद होण्याची शक्यता आहे.
- तूळ** न्यायालयीन कामात यश मिळेल. व्यापारात नुकसान होण्याचे योग आहेत. घरातील बुध्द व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्या. अडकलेला पैसा मिळेल.
- वृश्चिक** सामाजिक मान सन्मान मिळाल्याने आनंदी रहाल. चैन करण्याकडे ओढा राहिल. व्यापारात नवीन संबंध फायदेशीर ठरतील. वहाण चालवताना काळजी घ्या.
- धनु** आर्थिक बाबतीमधील प्रकरणे आज सुरळीत चालू पावतील. विद्यार्थी वर्गासाठी आजचा दिवस शुभ आहे. काही घटनांमध्ये आपल्याला आज मनःस्ताप सहन करावा लागेल.
- मकर** प्रभावशाली व्यक्तित्वांमुळे आपल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचविण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक लाभ झाल्याने आनंदी रहाल. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
- कुंभ** जीवनात नवीन संधी निर्माण होईल. तणावमुक्त होऊन कार्य करा. व्यावसायिक स्पर्धेत यश मिळण्याचे योग आहेत. बेफीकीरीने कामे करून नका.
- मीन** नवीन व्यवसायास सुरुवात करू शकता. नम्रता ठेवल्यामुळे व्यवहारात हमखास यश मिळेल. आर्थिक प्रकरणात सावधानी बाळगा. दाम्पत्य जीवन सुखी राहिल.

पारावरचा फड

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता महाराष्ट्रातील रिक्शाचालक आणि टॅक्सीचालकांसाठी परवाने पडताळणीत मराठीची सक्ती केल्याचा आदेश काढला आहे. यामध्ये त्याला मराठी लिहिता, वाचता आणि बोलताही आले पाहिजे. महाराष्ट्रात राहताना त्याला मराठी येणे सक्तीचे असण्यात काही चूक नाही. परंतु संविधानाने दिलेल्या अधिकारात भारतीय नागरीक मग तो कोणत्याही राज्याचा असो त्याला इतरत्र राहता, उद्योग-व्यवसाय, कामकाज करता येऊ शकते असे कायदा सांगतो. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी-अमराठी वाद उफाळणार हे स्पष्ट आहे. वास्तविक या व्यवसायात अमराठी चालकांचे वाढते प्रमाण आणि त्यातून गुन्हेगारी हा विषय धिंतेचा असला तरी मुंबई महानगरी असो वा पुण्यासह अन्य मेट्रोपोलियन सिटी तत्काळ याची एक मेपासून अंमलबजावणी कितपत योग्य ठरेल हा वादाचा विषय आहे. याबाबत पारावरची चर्चा...!

पंढना : आता म्हंन महाराष्ट्रात टॅक्सी, रिक्शा चालवायच्या आसत्याल तर त्या डायव्हरासनी मराठी आलंच पायजे आसा कायदा केलाय.

बाबूराव : केलं तर त्यात वाईट काय ?

पंढना : पर मला सांग, ज्यो हिंदाला नसलं आनू त्येला येत नसल तर काय त्येच्यावं बंदीच. हे आतीच.

बाबूराव : म्या म्हंतुया किती वरसं झालं त्येनासनी

सांगून मराठी येत न्हाय का? आनू दुसऱ्या राज्यात गेलं तर तसं तितली भाषा न आलं तर वास्तव्य का ?

पंढना : ते खरं आसलं तरी म्हंबई, पुण्यासारख्या शहरातनी बिहारी, उत्तरप्रदेशासकट भाईरसं आल्याली टॅक्सी, रिक्शावाल्यासनी मराठी येनार कसं ?

बाबूराव : आनू हिंदी बोलल्याती म्हंव. मग मराठी शिकाय आडचन काय ?

पंढना : पर म्या म्हंतु. कंवी का भाषा आसना संवादासाठीच हाय न्हव. मग मराठी काय आनू हिंदी काय ? तसं बगिंटलं तर आडान्यासनी बी हिंदी कळतया.

बाबूराव : म्या म्हंतु गाडीत बसलं, कुटं जायाचं आनू पैकं घां. वास्तविक या व्यवसायात अमराठी चालकांचे वाढते प्रमाण आणि त्यातून गुन्हेगारी हा विषय धिंतेचा असला तरी मुंबई महानगरी असो वा पुण्यासह अन्य मेट्रोपोलियन सिटी तत्काळ याची एक मेपासून अंमलबजावणी कितपत योग्य ठरेल हा वादाचा विषय आहे. याबाबत पारावरची चर्चा...!

पंढना : आता म्हंन महाराष्ट्रात टॅक्सी, रिक्शा चालवायच्या आसत्याल तर त्या डायव्हरासनी मराठी आलंच पायजे आसा कायदा केलाय.

बाबूराव : केलं तर त्यात वाईट काय ?

पंढना : पर मला सांग, ज्यो हिंदाला नसलं आनू त्येला येत नसल तर काय त्येच्यावं बंदीच. हे आतीच.

बाबूराव : म्या म्हंतुया किती वरसं झालं त्येनासनी

उपदेश कथा

लोभ

लोभापायी माणूस अनेक वस्तूंचा संग्रह करतो. एक गावात एक जोडपे होते. पत्रास वर्षांच्या संसारात त्यांनी निरनिराळ्या खूप वस्तू साठवल्या होत्या. घरातील अडगळीची खोली अनेक प्रकारच्या सामानाने भरली होती. एकदा त्या दोघांची सर्व निरुपयोगी वस्तू लोकांना वाटून टाकायचे ठरवले. आसणाऱ्या पाच-सहा गरजू लोकांना बोलावले व सांगितले, 'या खोलीतल्या हत्य्या त्या वस्तू तुम्ही घरी घेऊन जा, फक्त त्या वस्तू एकदा आम्हाला दाखवा.' त्या लोकांना फार आनंद झाला. त्यांनी बाराभर एकेक वस्तू बाजूला काढली. हातातली वस्तू ते दोघांना दाखवत. पण ती वस्तू पाहून, 'ही नको, ही उपयोगीची आहे' असे म्हणत परत काढत. असे करता करता सर्व वस्तू त्यांना उपयोग्याच्या वाटल्यामुळे त्यांनी त्याच मागासकडून दुसऱ्या खोलीत त्या नीट रचून ठेवल्या. शेवटी दोन चपलांचे जोड शिळक राहिले. 'आता हे तरी घेऊ का?' असे त्या लोकांनी उपहासाने विचारले त्यावर त्या बाईनी सांगितले, 'ध्या. पण फक्त झट्या पायातल्या ध्या. पण फक्त झट्या पायातल्या ध्या. कीडा-विंचू घरात शिरला तर उजव्या पायातल्या चपलेने मारायला सोपे जाते.'

दिनविशेष...

आंतरराष्ट्रीय

०९९९ - गरबट याची पहिले फ्रेंच पोपपदी नियुक्ती.

१८६१ - फीडीरल पीकेट याने जनरल ए.पी. हील यांची हत्या केली.

१९८६ - ग्रीस येथे अर्थस विमानतळावर बॉम्बफोटाट ४ अमेरिकी प्रवासी ठार झाले.

२००७ - प्रशांत महासागरातील सोलोमन या बेटाजवळ झालेल्या तीव्र भूकंपानंतर आलेल्या सुनामीमध्ये ८ जण ठार तर अनेक जण बेपत्ता झाले.

२००७ - पूर्व श्रीलंकेत खचाखच भरलेल्या एका बसमध्ये संशयित तमिळ बंडखोरांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १५ ठार तर २५ जण जखमी झाले.

राष्ट्रीय

१८७० - सार्वजनिक सभेची स्थापना.

१८९४ - राजर्षि शाहूकडे राज्यकारभाराची सूत्रे.

१९७० - मेघालयाला स्वतंत्र राज्याचा दर्जा.

२००६ - आंध्र प्रदेशात पोलिसांसमवेत झालेल्या चकमकीत ५ माओवादी ठार झाले.

२००६ - आर्थिक वर्षात भारताची निर्यातीने पहिल्यांदा शंभर अब्ज डॉलरचा आकडा ओलांडला.

युध्दाने कोणते प्रश्न सुटले..?

या युद्धात इराणचेही न भूतो असे नुकसान झाले. इराणच्या शेजारी असणाऱ्या अरब राष्ट्रात अमेरिकेने लष्करी तळ असल्याने इराणने त्या देशावर हल्ले केले त्यामुळे त्या देशांचेही खूप नुकसान झाले. इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने तेथून होणारी तेल वाहतूक थांबली त्यामुळे तेल बाजार हादरले. इंधन दर वाढले. त्याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगाला बसला. अनेक देशांची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. महामार्ग वाढली त्यामुळे सर्वसामान्यांचे जिने मुश्किल झाले. या युध्दाने सर्वाधिक झळ सर्वसामान्य नागरिकांना सोसावी लागली. आता १४ दिवसांच्या युद्ध विरामाला दोन्ही देशांनी होकार दिल्याने सर्वसामान्य नागरिकांनी सुटण्या निश्वास टाकला आहे. या युध्दानतून एक गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली की युध्द हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही. युध्दाने कोणतेही प्रश्न सुटत नाही उलट वाढतात. युध्दाने कोणाचाही फायदा होत नाही होते ते नुकसानच. युद्धाचा शेवट हा विनाशानेच होतो. युध्दात कोणीही जिंकत नाही कोणीही हरत नाही हरते ती मानवता म्हणूनच जगात कोणत्याही देशांनी युध्द पुकारताना सर्वसामान्य जनतेचा विचार सर्वात आधी करणे गरजेचे आहे. कारण युध्द सुरु होते तेव्हा या गोष्टीची जाणीव लगेच होत नसते. ते युध्द सुरु होतून थोडा काळ लोटला की त्याचे परिणाम जगाला भोगावे लागतात. मग युध्दामुळे कोणते प्रश्न सुटले..?

-निनाद गुरव, सांगली

जन की बात...

राज्यात गुटखाबंदी झाली आहे ..?

गेल्या काही दिवसांत राज्याच्या अन्न आणि औषध विभागाने मुंबईतील मालाड, कुर्ला, सांताक्रुझ, भांडुप, धारवी, जनुड, नळबाजार या ठिकाणी छापे मारून सुमारे १३ लाख ६९ हजारचा गुटखा जप्त केला. या कारवाई अंतर्गत १६ जणांना बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत. भिवंडीलाही अशाच प्रकारची मोठी कारवाई करून ६४ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता. दिंडोरी पोलिसांनी चाचडामाबध्दये अशीच आंदी कारवाई करून ५१ लाखांचा गुटखा जप्त केला. गेल्या महिन्याभरात राज्यभरात अशाच प्रकारच्या लहानमोठ्या कारवाया करून पोलिसांनी कोट्यवधींचा गुटखा जप्त केला आहे. भिवंडीत जप्त केलेला ६४ लाखांचा गुटखा पोलिसांनी डम्पिंग ग्राऊंडमध्ये जमिनीत पुरला मात्र गुटखा माफियांनी जमीन खोदून तो लंपासही केला.

एकेकाळी दुर्मिळ म्हटला जाणारा कर्करोग आज भारतात झपाट्याने वाढतो आहे. भारतात कर्करोगाने ग्रस्त रुग्णांपैकी ३० टक्केहून अधिक रुग्ण हे मुखाच्या कर्करोगाने ग्रस्त असतात. हे लक्षात येईल. महाराष्ट्रात २०१२ साली गुटखाबंदी लागू करण्यात आली. आजमितीला हे गुटखाबंदी केवळ कागदावरच असल्याचे चिन्तित आहे. शहीरी भागात पाचव्या लहान मोठ्या टप्यांवर, किराणा मालाच्या छोट्या

पाणी टंचाईचा मोठा प्रश्न

यंदा एप्रिल महिन्यातच उन्हाऱ्या प्रचंड झळा व तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. तेंव्हा पाण्याचे वेळीच नियोजन करणे योग्य ठरेल. परिस्थितीतली नदी, नाले, तलाव, विहिरी खोदून त्यातील गाळ काढून ते स्वच्छ करावेत. म्हणजे त्यातील झरे मोकळे होतील. त्यासाठी ग्रामस्थांची श्रमदान करावे. त्याचबरोबर सामाजिक संस्थांची मदत देखील घ्यावी. सरकारी प्रशासनाने आतापासूनच पाणी वाटपाचे योग्य नियोजन करावे. प्रत्येक गावातील जल साठ्याचे सर्वेक्षण करून कोणत्या गावात किती दिवस पाणी पुरेल, याचा आराखडा तयार करून टँकरचे वेळापत्रक तयार करावे. २४ तास पाणी वाटपाची चौकळ शहरांना परवडणारी नाही, तेव्हा दिवसातून एकवेळ काही तास पाणी सोडावे, जेणेकरून शहरातील लोकांनाही पाणी बचवीची सवय लागेल.

यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिल असे भाकीत बर्तविले जात आहे. तेव्हा पाण्याची बचत करूच पाणी टंचाईवर मात करता येईल. पवावसाख्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी जर योग्यप्रकारे साठविले गेले तर पुढे जाऊन उन्हाचे कितीही मोठे संकट उभे ठाकले तर अशा वेळेस पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. उलट अशा परिस्थितीत लोकांना पाण्यासाठी

कुसेगावात आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी झाली भीमजयंती ग्रंथालयाला १०० पुस्तके भेट तर वन्यजीवांसाठी टॅकरने पाणी

■ जनप्रवास प्रतिनिधी

पाटस : दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे जनहित फाउंडेशनच्या वतीने भारतल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केवळ उत्सवापुरती मर्यादित न ठेवता, शैक्षणिक आणि सामाजिक बांधिलकी जपत अत्यंत स्तुत्य उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावर्षी जयंतीचे औचित्य साधून स्थानिक ग्रंथालयाला १०० पुस्तके भेट देण्यात आली, तसेच कडक उन्हाळ्याची दाहकता लक्षात घेऊन वन्य प्राण्यांसाठी वनविभागाच्या पाणवठ्यात १० हजार लिटर पाणी सोडण्यात आले.

कार्यक्रमाची

सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी जनहित फाउंडेशन व शशिकांत मोरे यांच्या वतीने श्री भानोबा सार्वजनिक ग्रंथालयासाठी १०० विविध प्रकारची ज्ञानवर्धक पुस्तके मान्यवरांच्या शुभहस्ते संस्थापक अध्यक्ष अॅड. उदय फडतरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. गावातील वाचन संस्कृती टिकावी आणि तरुणांना अभ्यासासाठी चांगली पुस्तके उपलब्ध व्हावीत, हा यामाचा मुख्य उद्देश होता. सध्या वाढत्या उन्हाळ्यामुळे वनांमधील पाण्याचे स्रोत आटले



आहेत. ही बाब लक्षात घेऊन, दौंड येथील प्रकाश साळवे व दिनेश फराटे मित्र परिवार आणि अमित शितोळे मित्र परिवार यांच्या वतीने

एक अत्यंत संवेदनशील उपक्रम राबवण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत वन विभागातील पाणवठ्यामध्ये दोन पाणी टॅकरडे

“जनहित फाउंडेशनचे हे उपक्रम समाजासाठी दिशादर्शक आहेत. पुस्तके देऊन ज्ञानाचा प्रसार करणे आणि मुक्ता प्राण्यांची तहान भागवणे, हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली आहे.”
- महेंद्र कुमार भोसले व इंद्रायणी गायकवाड (मान्यवर वक्ते)

(एकूण १०,००० लिटर) पाणी सोडण्यात आले, जेणेकरून मुक्ता प्राण्यांची तहान भागवली जाईल. याप्रसंगी शिक्षण क्षेत्रात बहुमोल योगदान देणारे आदर्श शिक्षक कैलास माणिक शितोळे यांना 'विशेष पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, सामाजिक कार्यकर्ते व श्रीराम विकास सोसायटीचे चेअरमन शशिकांत सोनवणे यांचाही

त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी आध्यात्मिक गुरु तात्या महाराज ढमाले, कार्यक्रमाचे अध्यक्ष शशिकांत मोरे, प्रमुख पाहुणे भीमा पाटसचे माजी चेअरमन सत्वशील शितोळे, दौंड पंचायत समितीचे गट नेते शिवाजी ढमाले, प्राचार्य महेंद्र कुमार भोसले, ग्रामसेवक संतोष कांबळे यांंह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी

आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य महेंद्र कुमार भोसले व इंद्रायणी गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून जनहित फाउंडेशनच्या या अनोख्या आणि विधायक उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत जनहित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज फडतरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अमित शितोळे यांनी मानले. कुसेगावमध्ये ज्ञान आणि पर्यावरणाचा समतोल राखत साजरी झालेली ही आंबेडकर जयंती तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

माळवाडगावात धर्मध्वज वर्धापन दिनानिमित्त पंचदिवसीय किर्तन महोत्सव

१७ ते २१ एप्रिलदरम्यान भवानी देवी मंदिर प्रांगणात भक्तिमय सोहळा

■ जनप्रवास वार्ताहर

माळवाडगाव : श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथे धर्मध्वज चतुर्थ वर्धापन दिनानिमित्ताने दि.१७ ते अक्षय तृतीया २१ एप्रिल २०२६ दरम्यान पंचदिवसीय किर्तन महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माळवाडगावचे ग्रामदैवत भवानी देवी मंदिर प्रांगणात ग्रामस्थांनी ७५ फुकट उंचीचा चार वर्षापूर्वी भव्य धर्मध्वज बसविण्यात आलेला आहे. दरवर्षी या धर्मध्वजाचे वर्धापन दिनाच्या निमित्ताने पंचदिवसीय किर्तन महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. गुरुवर्ष

भास्कर गिरी महाराज, महंत रामगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने यावर्षीही दि.१७ एप्रिल ते २१ एप्रिल अक्षय तृतीया पर्यंत पंचदिवसीय किर्तन महोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.१७ सायंकाळी ६ वाजता अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौर यांच्याहस्ते दिपप्रज्वलन होईल. ६.३० वाजता कवीराज महाराज झावरे पारनेर यांचे किर्तन किर्तनानंतर दररोज ८.३० वाजता गांव पंगत होईल. शनिवार दि. १८ रोजी युवा किर्तनकार ज्योतीताई धनाडे जालना, रविवार दि. १९

रोजी अर्जुनगिरीजी महाराज शिंगी, सोमवार दि.१९ रोजी कृष्णा महाराज रासवे आळंदी यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. मंगळवार दि.२१ अक्षय तृतीया रोजी सकाळी १० वाजता महंत रामगिरी महाराज श्रीक्षेत्र सराला बेट गोदाधाम यांचे काल्याचे किर्तनाने या पंचदिवसीय किर्तन महोत्सव सोहळ्याची सांगता होणार आहे. या पंचदिवसीय किर्तन महोत्सव सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ माळवाडगाव यांनी केले आहे.

गटकळ शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी



■ जनप्रवास प्रतिनिधी

टाकळीभान : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील लेट श्री एकनाथ नामदेव गटकळ इंग्लिश मीडियम स्कूल अॅड ज्युनिअर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.भाऊसाहेब टेमक, अॅड. सुरेखा टेमक, प्राचार्या भारती कुदळे, राजेंद्र गुजर, महेश शिंदे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

नायगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी



■ जनप्रवास प्रतिनिधी

पुरंदर : पुरंदर तालुक्याच्या पुर्व भागातील नायगाव येथील ग्रामपंचायत मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला.दिप प्रज्वलन करण्यात

आले.यावेळी नायगाव सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत चौंडकर, सामाजिक कार्यकर्ते अल्लाउद्दीन सय्यद, संतोष गायकवाड, सुलोचना खंकाळ यांनी आपली मनोगते व्यक्त केली.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती देण्यात आली.यावेळी उपसरपंच निलोफर सय्यद,

संजय होले, अर्जुन पाटोळे, किशोर खळदकर, राहुल कड, मंगेश चौंडकर, रविंद्र ठवाळ, संतोष जाधव, आनंद पाटोळे, राजू पाटोळे, सुशील चौंडकर, राहुल पाटोळे, आदिनाथ भागवत आदी उपस्थित होते. आभार ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब कड यांनी मानले.

सिद्धेश्वर निंबोडी येथे भारतल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

■ जनप्रवास प्रतिनिधी

भिगवण : सिद्धेश्वर निंबोडी येथील ग्रामपंचायतच्या वतीने महामानव भारतल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षी हा उत्सव मोठ्या गाजावाजात साजरा केला जातो; मात्र यावर्षी दिवंगत अजितदादा पवार यांच्या आकस्मित निधनामुळे (दुर्घटनेमुळे) भिम अनुयायांनी संवेदनशीलतेचा परिचय देत जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला.



यावेळी ग्रामपंचायत कार्यालय व परिसरात महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्घटनेमुळे कोणत्याही प्रकारचे वाद्य किंवा

मिरवणूक न काढता केवळ वैचारिक अभिवादन करण्यावर भर देण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच - संतोष सोनवणे, माजी उपसरपंच - नामदेव बाड, सलीम मुलाणे, तुषार सवाणे,

संतोष नगरे, संपत सवाने, राजू सवाने, गणेश खंडांगळे, मंगेश खंडांगळे तसेच उमेश सोनवणे, विक्रम जाचक, अंगणवाडी सेविका व गावातील महिला वर्ग यांसह गावातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!" हा संदेश दिला : खाडे

■ जनप्रवास प्रतिनिधी

ओतूर : भारतल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत सर्वसमावेशक राज्यघटना तयार करून समानता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा पाया रचला.दलितांचे हक्क, कामगार सुधारणा, महिला सक्षमीकरण आणि जातीअंताच्या लढ्यासाठी त्यांनी 'आंबेडकरवाद' या वैचारिक वारशासह, धर्मातर व बौद्ध धम्मामा स्वीकार करून शोषित वर्गाला हक्काची दिशा दाखवली.त्याच बरोबर त्यांनी शोषित, वंचित आणि बहुजन समाजाला 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा अमूल्य मंत्र डॉ.बाबासाहेबांनी दिला असल्याचे प्रतिपादन भाऊसाहेब खाडे यांनी



केले. ग्राम विकास मंडळ ओतूर संघटित चैतन्य विद्यालय ओतूर (ता.जुन्नर) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी श्री खाडे हे बोलत होते. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजश्री भालेकर, संजय हिरे, भाऊसाहेब खाडे, अजित डांगे, संतोष कांबळे, मिलिंद खेत्री, संतोष सोनवणे, मंगेश तांबे,

लक्ष्मण दुडे, दिनेश ताठे, विजय खरात, सोनाली माळवे, आशा गाडेकर, सोनाली कांबळे, वनिता भोर, आसावरी गायकर, शिल्पा भालेराव, रजिता पाटील, रसिका शेळके, सरस्वती भताने, ईश्वर ढमाले उपस्थित होते. खाडे पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि शिक्षणावर आधारित होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी शोषित, महिला आणि कामगारांच्या

हक्कासाठी लढा दिला, तसेच शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन असल्याचे प्रतिपादन केले. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे केवळ एक नाव नाही, तर ती एक विचारसरणी आहे. जुलमी जातीयतेविरुद्ध लढा देऊन, शोषितांना मानवी हक्क मिळवून देणारा सूर्य म्हणजे बाबासाहेब! बाबासाहेब म्हणत, 'शिक्षण हे वाधिणीचे दूध आहे, जो पील तो गुरुगुरुत्याशिवाय राहणार नाही.' त्यांनी अस्पृश्य समाजाला जाणाऱ्या समाजाला शिक्षणाची वाट दाखवली. 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा!' हा त्यांचा संदेश आजही तरुणांसाठी दिशा देत आहे. स्वाभिमानी व नव्ण अत्याचारविरुद्ध लढण्याचे बळही त्यांनी दिले.

बनावट सोन्याच्या आमिषाने वृद्धांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद ; मंचर पोलीसांची कारवाई

■ जनप्रवास प्रतिनिधी

निरगुडसर : वयोवृद्ध महिला व पुरुषांना बनावट सोन्याच्या बिस्किटांचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या परजिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला मंचर पोलीसांनी अटक केली आहे.या कारवाईत तब्बल ३ लाख ९३ हजार १९३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अज्ञात आरोपी वृद्ध नागरिकांना बनावट पिवळ्या धातूची बिस्किटे दाखवून ती खऱ्या सोन्याची असल्याचे

भासवत होते.मोठा नफा मिळेल असे खोटे सांगून ते वृद्धांकडील गळ्यातील आणि हातातील सोन्याचे दागिने काढून घेत फसवणूक करत होते.याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्हाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला.गुरुवार, दि.९ रोजी कळब, ता. आंबेगाव येथील जीवन हॉटेलजवळ पुणे-नाशिक महामार्गावर संशयास्पदरीत्या उभी



असलेली पांढऱ्या रंगाची टोचोटा कार पोलिसांच्या नजरस पडली. तपासणीदरम्यान कारमध्ये सहा संशयित आढळून आले. कसून

चौकशीत त्यांनी गुन्हाची कबुली दिली. आरोपींची नावे: अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातील

गणेश विनायक गायकवाड, बंडू लक्ष्मण जाधव, मनोहर भाऊसाहेब जाधव, खंडू बंडू जाधव, सतीश रस्तूम पवार आणि

सोमनाथ निवृत्ती फुंदे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तपासादरम्यान आरोपींकडून फसवणुकीत मिळवलेले सोन्याचे

दागिने जप्त करण्यात आले. तसेच, या कारवाईत गुन्हात वापरलेली १ लाख रुपये किमतीची टोचोटा कार आणि २ लाख ९३ हजार १९३ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून एकूण ३ लाख ९३ हजार १९३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ, स्थानिक गुन्हे शाखा आणि मंचर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही उल्लेखनीय कारवाई यशस्वीपणे पार पाडली. वृद्ध नागरिकांनी अशा आमिषांना बळी न पडता सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

..अन्यथा घरांच्या मालकी हक्कासाठी कायदेशीर लढा नगरपरिषद प्रशासनाला अॅड.माळवे यांनी दिले निवेदन

■ जनप्रवास प्रतिनिधी

शिरूर : शिरूर शहरात गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून अनेक कष्टकरी कुटुंब विविध भागात वास्तव्यास आहेत. शासन निर्णय (ऋ) असूनही या रहिवाशांची घरे अद्याप नियमित करण्यात आले नसल्याने दोन महिन्यात घरे नियमित करण्याची कार्यवाही करावी अन्यथा उच्च

न्यायालयात रिट याचिका दाखल करण्याचा इशारा मनसे जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष अॅड.स्वप्नील माळवे यांनी शिरूर नगरपरिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदानात दिला आहे. याबाबत माळवे यांनी सांगितले की, शिरूर शहरातील इंदिरा नगर,शांती नगर,सिद्धार्थ नगर,सय्यदबाबा नगर,साई नगर

आणि संजय नगर यांसह विविध भागातील कष्टकरी कुटुंबे गेल्या ३५ ते ४० वर्षांपासून वास्तव्यास आहेत.शासन निर्णय (ऋ) असूनही या रहिवाशांची घरे अद्याप नियमित न झाल्याने नगर परिषद प्रशासनाला कायदेशीर नोटीस बजावत ६० दिवसांत कार्यवाही न झाल्यास उच्च न्यायालयात 'रिट याचिका' दाखल करण्यात येणार

असल्याचे कळविले आहे. शासनाच्या १६ मे २०१५ व १७ नोव्हेंबर २०१८ आणि नुकत्याच २५ मार्च २०२६ रोजीच्या सुधारित धोरणानुसार,सरकारी किंवा नगर परिषदेच्या जमिनीवरील १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे आहे त्या ठिकाणी नियमित करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत.मात्र शिरूर नगर परिषद

प्रशासनाकडून अद्याप या कुटुंबांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण किंवा पात्रता निश्चितीची प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही. अॅड.माळवे यांनी पत्रात नमूद केले आहे की, रहिवाशांकडे १ जानेवारी २०११ पूर्वीच्या घरपट्टी पावत्या,वीज बिले आणि निवडणूक ओळखपत्रे असे ठोस पुरावे उपलब्ध आहेत. असे असतानाही नगर परिषदेने

कोणतीही दवंडी दिली नाही किंवा रहिवाशांना या योजनांची माहिती दिली नाही.प्रशासनाच्या या भूमिकेमुळे रहिवाशांच्या 'निवासा' या मूलभूत हक्काचे उल्लंघन होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नगर परिषदेने पुढील ६० दिवसांच्या आत यावर सकारात्मक पावले न उचलल्यास, झोपडीधारकांच्या हितासाठी मुंबई



उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल. या न्यायालयीन प्रक्रियेचा खर्च आणि कायदेशीर परिणामांची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषद प्रशासनाची असेल, असेही अॅड.माळवे यांनी स्पष्ट केले आहे. शिरूरमधील कष्टकरी

आणि अल्प उत्पन्न गटातील या ४०० कुटुंबांच्या घरे नियमित करण्याच्या भवितव्याचा प्रश्न आता प्रशासनाच्या दायारी असून नगर परिषद यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संक्षीप्त वृत्त

अग्निसुरक्षा व आय ओ टी विषयावर विनोद कापसे यांचे प्रभावी मार्गदर्शन

■ जनप्रवास प्रतिनिधी
पुणे : फायर अँड सिव्हरिटी असोसिएशन ऑफ इंडिया (एफएसआय) पुणे चॅप्टरच्या वतीने स्पार्कड सिरीज सत्र ३ अंतर्गत "भविष्यातील अति उंच इमारतींची अग्निसुरक्षा आणि आयओटीची (इंटरनेट ऑफ थिंग्ज) उभारणी" या विषयावर यशस्वी प्रशिक्षण सत्राचे आयोजन सीओईपीचे भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इन्व्हेन्शन ऑनोप्रेशनशिप, सीओईपी, पुणे येथे करण्यात आले. या सत्राचे मार्गदर्शन कापसे कन्सल्टंटचे मुख्य सल्लागार श्री विनोद कापसे यांनी प्रभावीपणे केले.
 या वेळी फायर अँड सिव्हरिटी असोसिएशन ऑफ इंडिया (एफएसआय) पुणे चॅप्टरच्या अध्यक्ष श्रीमती सुजल शहा, श्रीमती सिपल जैन (अध्यक्ष-निर्वाचित) श्री सागर मुनीश्वर (सचिव), श्री प्रसाद एम (प्रायोजक), श्री विनोद कापसे (कापसे कन्सल्टंटचे मुख्य सल्लागार), श्री बी. एस. कापसे (विभागीय अग्निसुरक्षा अधिकारी, एमआयडीसी हिंजवडी), श्री समीर शेख (पुणे अग्निशमन दलविनायक जोगळेकर, सरिता मोरे श्री उमेश संधानशिव (अग्निशमन अधिकारी, एमआयडीसी हिंजवडी), कार्यक्रमाचे संयोजक केदार देशमुख, सभासद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुकदेव शिंदे यांचे निधन

■ जनप्रवास वार्ताहर
पुणतांबा : चांगदेवनगर येथील सुकदेव वंळू शिंदे (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले, त्यांच्या मागे तीन मुले तीन मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे. कै शिंदे चांगदेव शुगर मिलचे कर्मचारी होते तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल शिंदे यांचे ते वडील होते.

कान्हर पठारच्या निखिल शिंदे यांचे एमपीएससीत यश

■ जनप्रवास प्रतिनिधी
अहिल्यानगर : कान्हर पठार येथील निखिल नंदू शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत मंत्रालयातील महत्त्वपूर्ण सहाय्यक पदावर नियुक्ती मिळवली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला. कुटुंबीयांचे पाठबळ, स्वतःची मेहनत आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांनी अखेर यशाचा मुकुट आपल्या नावावर केला.

वनप्लस इंडिया सर्व्हिस नेटवर्क आता देशभरातील ६००+ ओप्यो इंडिया सर्व्हिस सेंटर्समध्ये उपलब्ध

■ जनप्रवास प्रतिनिधी
पुणे : वनप्लस इंडियाने आज जाहीर केले की त्यांचे विस्तारित आफ्टर-सेल्स सर्व्हिस नेटवर्क आता देशभरात सुरू झाले आहे. यामुळे ग्राहकांना भारतातील ६००+ ओप्यो इंडिया सर्व्हिस सेंटर्समध्ये सपोर्ट मिळू शकतो. या उपक्रमातुळे सेवा उपलब्धता अधिक सुलभ झाली असून, विशेषतः मेट्रो शहरांबाहेरील ग्राहकांनाही जवळच्या सर्व्हिस सेंटर्समध्ये सपोर्ट मिळणार आहे. मागील घोषणेवर आधारित, या रोलआउटमुळे आफ्टर-सेल्स सर्व्हिस अधिक सुलभ झाली आहे. ग्राहकांना आता विस्तारित सर्व्हिस नेटवर्कद्वारे सोयीस्करपणे सपोर्ट मिळू शकतो. वनप्लसचे सर्व्हिस सेंटर्ससह कायम राहतील - यात जलद प्रतिसाद देण्याचे वचन, ऑनरिजलन्ट स्पेअर पार्ट्सचा वापर आणि प्रशिक्षित तंत्रज्ञाकडून मिळणारी मदत यांचा समावेश आहे.

फुले-आंबेडकरांचा प्रगतशील विचार मनामनात रुजावा : सतीश राऊत



■ जनप्रवास प्रतिनिधी
पुणे : "चांगल्या शिक्षणातून व संस्कारातून माणूस घडतो. जाती, धर्म व लिंगभेदाच्या भिंती बाजूला साकून सर्वाना शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात, यासाठी महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्य उभारले. त्यांनी दिलेला प्रगतशील विचार प्रत्येकाच्या मनात रुजवण्याची, त्यांच्या विचारांचा अंगीकारून त्या मागिने चालण्याची गरज आहे," असे मत अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी व्यक्त केले. गावकुसाबाहेर साजरी होणारी आंबेडकर जयंती सर्वसमावेशक व मुख्य प्रवाहातही साजरी होतेय, याचे समाधान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले. पद्म फाउंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित 'गौरव कार्याचा... उगवत्या ताऱ्यांचा' या समान सोहळ्यात सतीश राऊत बोलत होते. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यावेळी गौरविण्यात आले. शिक्षण, सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य या क्षेत्रांत योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी डॉ. दत्ता कोर्हिकार यांचे 'मनाची मशागत' या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, तसेच ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती

■ जनप्रवास प्रतिनिधी
पुणे : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बोपोडी येथील राजर्षी शाहू चौकात भव्य आणि आकर्षक देखावा उभारण्यात आला आहे. बोपोडी परिसरात उभारण्यात आलेली महाबोधी विहार, बोधगया येथील विहाराची तब्बल ४० फूट उंच प्रतिकृती नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. या देखाव्याचे उद्घाटन भन्ते नागघोष यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थित भिक्षू संघांनी बौद्ध मंत्रोच्चार करून वातावरण भक्तिमय केले. मोठ्या संख्येने नागरिकांनी या देखाव्याला भेट देत अभिवादन केले. ही भव्य प्रतिकृती पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर आणि माजी उपमहापौर सुनीता वाडेकर यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली आहे. आकर्षक प्रकाशयोजना, देखणी सजावट आणि सूक्ष्म कलाकसरीमुळे या प्रतिकृतीचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करावे : छगन जोगदंड

■ जनप्रवास वार्ताहर
पुणतांबा : समाजासाठी सामाजिकतेसह सर्वच स्तरावर काम करताना, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भरीव कार्याची आठवण ठेवून, त्यांचे विचार आत्मसात करावे, असे मत लक्ष्मी माता प्रतिष्ठानचे अध्यक्ष छगन जोगदंड यांनी व्यक्त केले.
 भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पूर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जोगदंड बोलत होते ते म्हणाले की, शिका संघटित व्हा संघर्ष करा या आंबेडकर यांनी दिलेल्या मूलमंत्रसह संविधानामुळे समाजातील तळागाळातील प्रत्येक घटकाला न्याय मिळत आहे डॉक्टर आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून कार्य केले पाहिजे असे त्यांनी सांगितले. डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त पुतळा परिसरात स्टेशन रोण्यावर आकर्षक विद्युत रस्त्याई करण्यात आली आहे. यावेळी शशिकांत कांबळे यांनी बुद्ध वंदना केली. उपस्थित आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आठवण करून जय जयकार केला तसेच



गावातील नागरिकांनी डॉ. आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉ. धनंजय धनवटे मुरलीधर थोरात ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र पवार, अनिल नळे, भूषण वाघ गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय धनवटे, बाळासाहेब भोरकडे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष दत्ता धनवटे, भाजपाचे शहराध्यक्ष अमोल सराळकर, सावता महाराज ट्रस्टचे अध्यक्ष

विकास जोगदंड, प्रकाश लोंबे, आशा केंद्राचे व्यवस्थापक किशोर कदम, डॉ काळे, डॉ देवरे, आदी सह भीमसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
 चांगदेव नगर, ग्रामपंचायत कार्यालय, आशा केंद्र, विविध संध्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, रामपूरवाडी येथे डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेस सरपंच संदीप सुरडकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्राम विकास अधिकारी प्रमोद कानडे, लिपिक किरण म्हसे, आदी उपस्थित होते.

जनता कला व विज्ञान महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ संपन्न



■ जनप्रवास प्रतिनिधी
अहिल्यानगर : मराठा विद्या प्रसारक समाजाचे रुई छत्तिशी येथील जनता कला व विज्ञान महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारितोषिक वितरण एक्झिक्युटिव्ह कार रेंटल सर्व्हिसेसचे मॅनेजिंग डायरेक्टर इजिनिअर दिपक मोढवे पाटील यांचे हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिला मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सहसचिव मुळेश मुळे. यावेळी प्राचार्य डॉ. मनोहर करांडे, जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तापाटील नारळे, उपप्राचार्य डॉ डी एस तळुले, कार्यक्रमाच्या कार्याध्यक्ष डॉ नयना क्षीरसागर मंचावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. मनोहर करांडे यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या वार्षिक कार्यक्रमाचा आढावा घेतला.

कान्हरपठार पतसंस्थेस ११ कोटी ६२ लाखांचा नफा : तुबे

■ जनप्रवास प्रतिनिधी
अहिल्यानगर : कान्हरपठार पतसंस्थेने परंपरा कायम राखत ३१ मार्च रोजीच संस्थेचे आर्थिक पत्रक जाहीर केले. मागील आर्थिक वर्षात संस्थेला ११ कोटी ६२ लाखांचा ढोबळ नफा झाला असून, सर्व तरतुदी वजा जाता ३ कोटी ९० लाखांचा विक्रमी निव्वळ नफा झाल्याची माहिती अध्यक्षा सुशिला तुबे व कार्यकारी संचालिका नमिता दिलीप तुबे यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष पांडुरंग तुबे, संचालक सुहास शेंडके, सुभाष नवले, रामदास उर्फ भोमा तुबे, भगवान वाळुंज, राजेंद्र व्यवहारे, भास्कर तुबे, राजेंद्र रोकडे, मधुकर साळवे, गवराम गाडगे, संपत खरमाळे, पोपटराव झावरे, दादाभाऊ नवले, मंगेश गामरे आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष तुबे यांनी सांगितले की, संस्थेचे तत्कालीन कार्यकारी संचालक स्व. दिलीपराव तुबे यांनी ३१ मार्च रोजीच आर्थिक पत्रके जाहीर करण्याची परंपरा सुरू केली होती. त्यामुळे संस्थेमध्ये आर्थिक शिस्त निर्माण झाली असून संचालक मंडळाने ही परंपरा कायम ठेवली आहे. सभासद हित लक्षात घेऊन शेतकरी, शेतमजूर, व्यापारी व उद्योजकांची पत उंचावण्यासाठी संस्थेने सातत्याने प्रयत्न केले असून, यात विश्वासाच्या जोरावर चालू आर्थिक वर्षात संस्थेची उलाढाल विक्रमी २ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तसेच ८७७ कोटी रुपयांचे खेळते भागभांडवल जमा करण्यात संस्थेला यश आले आहे.

पाणपोई ही पुण्यकर्म नाही तर आरोग्य सुविधा आहे : अण्णासाहेब सावंत

संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाणपोई

■ जनप्रवास प्रतिनिधी
जामखेड : सध्या उन्हाचा पारा ४० पार झाला आहे. नागरिकांना कामानिमित्ताने घराबाहेर पडावेच लागते. सर्वसामान्य माणसांना पाणी पिण्यासाठी बाटली विकत घेणे शक्य नाही. अश्या सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याचा विचार करत त्यांना स्वच्छ व थंड पाणी मिळावे. या सामाजिक जाणीवतून संभाजी ब्रिगेड जामखेड व महात्मा जोतीराव फुले विचार मंच यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीराव फुले जयंतीचे औचित्य साधून दि १४ एप्रिल रोजी जामखेड तहसील कार्यालया समोर पाणपोई सुरू करण्यात आली. तालुक्यातून अनेक लोक शासकीय कामासाठी या ठिकाणी येतात तहसील कार्यालय परिसरात अण्णासाहेब सावंत, रजिस्टर कार्यालय, शाळा, कॉलेज अशा विविध कारणांनी या लोक ठिकाणी येत असतात मात्र या परिसरात कोठेही पिण्याच्या पाण्याची सोय नाही. लोकांची पाण्यासाठी कुचंबना होते. संभाजी ब्रिगेड व महात्मा फुले विचार मंचच्या पाणपोईचे उद्घाटन नगरसेवक तथा वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अँड अरुण जाधव, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत, शिवसेना युवा तालुकाध्यक्ष प्रविण बोलभाट, ओबीसी सेल




अध्यक्ष विष्णुपंत गंभीरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संभाजी ब्रिगेड वीड जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत कान्हेरे, तालुकाध्यक्ष राजू काटकर, सामाजिक कार्यकर्ते बिलाल शेख, पत्रकार यासीन शेख, मिठुलाल नवलाखा, तसेच

वाल्मीक रेडे, सुमंत रेडे, भारत रेडे, अक्षय पोकरे, संभाजी जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते. या वेळी नगरसेवक अँड अरुण जाधव व अण्णासाहेब सावंत पत्रकार यासीन शेख यांनी मनोगत व्यक्त केले. संभाजी ब्रिगेड सामाजिक परिवर्तन चळवळीत नेहमीच अग्रभूमि असते असे उद्गार अँड अरुण जाधव यांनी काढले तर संभाजी ब्रिगेडची पाणपोई ही पुण्यकर्म नसून आरोग्य सुविधा आहे असे मत प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी मांडले.

डांगे पॅटर्नचे जनक कै. इंद्रभान डांगे यांना भावपूर्ण श्रद्धांजली दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त राहाता येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती

■ जनप्रवास प्रतिनिधी
राहाता : प्रीती सुधाजी शैक्षणिक संकुलाचे संस्थापक आणि शैक्षणिक क्षेत्रात 'डांगे पॅटर्न' विकसित करणारे स्वर्गीय इंद्रभानजी दादा पाटील डांगे यांना त्यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी कीर्तनकार अमोल महाराज गाडे यांचे कीर्तन झाले. त्यांनी आपल्या कीर्तनातून डांगे सरांनी शिक्षणासोबत अध्यात्म, योगाभ्यास, कवयान्त, ढोल पथक, वारकरी परंपरेतील टाळ-मृदंग, हरिपाठ, स्केटिंग, चोकोरी यांसारख्या विविध उपक्रमांवर दिलेला भर अधोरेखित केला. विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळावे यासाठी 'आनंद बाजार' सारखे अनेक उपक्रम त्यांनी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. प्रीती सुधाजी शैक्षणिक संकुलाची स्थापना करून डांगे यांनी भारतीय संस्कृतीचे संस्कार आणि आधुनिक शिक्षण यांची सांगड घालत दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २५ हून अधिक इंग्रजी माध्यमांच्या शाळांना दिशा मिळाली. संस्थेच्या अध्यक्षा स्नेहलता डांगे, प्राचार्य ज्ञानेश डांगे, संचालिका पूनम डांगे यांच्यासह डांगे परिवारातील सदस्यांनी स्मृतिस्थळावर अभिवादन केले. श्रद्धांजली कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



आजच्या पिढीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणत आणणे ही काळाची गरज : महापौर रवि लांडगे

■ जनप्रवास प्रतिनिधी
पिंपरी : भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समता, स्वातंत्र्य आणि न्यायाचा विचार हा आपल्या संविधानाचा पाया आहे. त्यांनी दिलेल्या शिक्षण, संघटन आणि संघर्षाच्या मंत्रामुळे समाजात परिवर्तन घडले. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांना केवळ स्मरणात न ठेवता आचरणत आणणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस, भीमसूत्री तसेच एच. ए. कॅलनी आणि दापोडी येथील पुतळ्यास महापौर रवि लांडगे तसेच महापालिका आयुक्त शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. यावेळी सिद्धार्थ सेवा संघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येवून जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सिद्धार्थ सेवा संघाचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कोकमठाण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

■ जनप्रवास तालुका प्रतिनिधी
कोपरगाव : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती कोकमठाण येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यामध्ये कोकमठाण ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि आंबेडकर नगर अशा विविध ठिकाणी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहम आणि गौतम सहकारी बँकेचे व्हा.चेअरमन विजयराव रस्तोटे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यवर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. यावेळी संचालक सुधाकर रोहम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानामुळे लोकशाही अधिक सक्षम झाली. त्यांच्या आदर्श विचारांवर वाटचाल करून समाजात समता व बंधुता निर्माण करणे आजची खरी गरज आहे. त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना शेवटच्या घटकपर्यंत



आहे. त्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करताना शेवटच्या घटकपर्यंत

शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. यावेळी सिद्धार्थ सेवा संघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येवून जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी सिद्धार्थ सेवा संघाचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कोळगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

■ जनप्रवास प्रतिनिधी श्रीगोंदा : कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त अनुलोम श्रीगोंदा आणि डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी तसेच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि जयंती उत्सव



समितीच्या वतीने महामानवाला अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून वंदनाने करण्यात आली. त्यानंतर बुद्धिस्ट सोसायटीचे प्रशांत चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनपर प्रार्थना सादर करत त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा आढावा घेतला. समाजातील अज्ञान, अन्याय आणि विषमता दूर करण्यासाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचे महत्त्व सांगताना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा संदेश आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मूल्यांवर आधारित भारतीय राज्यघटनेचे सर्वांना समान हक्क मिळवून देण्यात त्यांचे योगदान अमूल्य असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

विद्यमाने कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेत्र तपासणी शिबिरात एकूण ८२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये आठ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी निवड करण्यात आली. या शिबिराला श्रीगोंदा भाग जनसेवक राम भालसिंग तसेच विखे पाटील हॉस्पिटलचे नेत्रज्ञ सागर देवकर व सहकारी दत्तात्रय रामचंद्र धोत्रे हे उपस्थित होते.

या अभिवादन सोहळ्यात पत्रकार बापूसाहेब कर्डिले, महेशकुमार शिंदे, माजी सरपंच हेमंत नलगे, भाजपचे कार्यकारणी सदस्य संतोष लंगड, समता परिषदेच्या तालुकाध्यक्ष प्रतिभा धस, कोळगावचे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लंगड यांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच नितीन नलगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य चिमणराव बाराहाते यांनी केले. या कार्यक्रमास गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे अरमन, व्हाईस चेअरमन, संचालक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२८ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनात 'विश्वबंधुता दर्पण पुरस्कार' प्रदान

■ जनप्रवास प्रतिनिधी पुणे : "नेत्रतज्ज्ञ म्हणून मी लोकांना दृष्टी देण्याचे काम करतो. मात्र, चळवळीच्या माध्यमातून माणसाने दृष्टीकोन व विचार देण्याचे कामही तितकेच महत्त्वाचे आहे. बंधुता चळवळ गेल्या ५० वर्षांपासून समाजात समता, बंधुभाव रुजवण्याचे काम करत आहे. सामाजिक सोहार्दांसह समाजाचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी हे कार्य खूप महत्त्वपूर्ण आहे," असे मत प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर यांनी व्यक्त केले.

विद्यमाने आयोजित २८ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी डॉ. केळकर बोलत होते. प्रसंगी केळकर यांच्यासह ए.एम. प्रार्थना सदावर्त आणि रयत शिक्षण संस्थेचे पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालय यांना 'विश्वबंधुता दर्पण पुरस्कार' प्रदान करण्यात आला. नवी पेटेतील एस.एम. जोशी सभागृहात आयोजित संमेलनाच्या अध्यक्षस्थानी बंधुताचा प्रकाश रोकडे होते. प्राचार्य पांडुरंग भोसले, कादंबरीकार प्रा. शंकर आर्थर, निमंत्रक मंदाकिनी रोकडे, कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. मनीषा बोरा, स्वागताध्यक्ष शरयू पवार, कवयित्री संगीता झिंजुके आदी उपस्थित होते.

विश्वबंधुता साहित्य परिषद, भारतीया जैन संघटनेचे वाघोली येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त

अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

■ जनप्रवास प्रतिनिधी अहिल्यानगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उभे आयुष्य दिन दलित, उपेक्षित, वंचित वर्गासाठी घालवले. या वर्गासाठी बाबासाहेबांनी जे कार्य केले ते तर सर्वांनाच माहित आहे. त्यांनी महिलांसाठी जे कार्य केले ते याआधी कोणीही करू शकले नाही. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिक्षण व समाजाच्या



कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवकल्याणाचा विचार पुढे घेऊन जाणे, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाचा विकास करणे, हे डॉ. बाबासाहेबांना

याई येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, गटनेते दत्तात्रय कावरे, संजय शेंडगे, सचिन जाधव, सुरेखा कदम, शाम नळकोडे, दत्ता जाधव, सचिन शिंदे, सुवर्णा जाधव, संतोष गोणप्पा, संदीप दातारगे, काका शेळके, सुरेश तिवारी, परेश लोखंडे, महिला जिल्हाध्यक्षा स्वाती जाधव, अरुण झेंडे, धनश्याम घोलप, नलिनी गायकवाड आदी उपस्थित होते.

निळवंडेच्या उजव्या कालव्यातून १५ तर डाव्या कालव्यातून २५ एप्रिलपासून पाणी सुटणार

■ जनप्रवास प्रतिनिधी राहाता : अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील उच्चस्तरीय आणि उजव्या कालव्यातून १५ एप्रिलपासून पाणी सोडण्याचे निर्देश जलसंपदामंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. तसेच डाव्या कालव्याचे आवर्तन २५ एप्रिलपासून सुरु करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.



उन्हाची वाढती तीव्रता, लाभक्षेत्रातील गावांमध्ये निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. उच्चस्तरीय कालव्यावरील शेतकऱ्यांनाही या पाण्याचा

लाभ मिळावा, ही मागणी पालकमंत्र्यांनी संवेदनशीलतेने मान्य केली आहे. यामुळे अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी आणि कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा सोळाणारा आहे. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांनी नुकतीच श्री. विखे पाटील यांची भेट घेऊन आवर्तन सुरु करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने नियोजित वेळापत्रकानुसार पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचा दीपस्तंभ : माजी आमदार अशोकराव काळे

■ जनप्रवास तालुका प्रतिनिधी कोपरगाव : आजच्या वेगाने बदलणाऱ्या काळात, विज्ञान, तंत्रज्ञान आणि ज्ञानाचा युगात आपण पुढे जात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांची जाणीव अधिक प्रकर्षाने होते. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि विषमता दूर करण्यासाठी शिक्षण हाच सर्वात प्रभावी मार्ग आहे हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले असून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचा दीपस्तंभ असल्याचे प्रतिपादन माजी आमदार अशोकराव काळे यांनी केले आहे. महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माजी आमदार अशोकराव काळे यांनी पुष्पहार अर्पण करून

अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ संविधानाची निर्मिती केली नाही, तर त्यांनी भारतीय समाजाला विचार करण्याची नवी दिशा दिली. शिक्षण, स्वाभिमान आणि संघटन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला उभारी दिली. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा त्यांचा संदेश आजच्या तरुणांसाठी अधिकच प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवन म्हणजे कठोर परिश्रम,



जिद्द आणि आत्मविश्वास यांचे निवृत्त उदाहरण असून त्यांच्या संघर्षातूनच आपल्याला प्रेरणा

घेऊन प्रत्येक क्षेत्रात प्रगती साधण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यक्रमा



पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब, मोतीराम निकम, राहुल डोखे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव उपसमितीचे अध्यक्ष परसराम मेहेरखांब, उपाध्यक्ष महेश निकम, सचिव अरुण तांबे, खजिनदार राहुल बनकर, बाळगाथ साळवे, मनोज साळवे, शिवाजी साळवे, नरेंद्र गडवे, सुभाष डोलारे, प्रवीण गायकवाड, प्रवीण मेहेरखांब, कैलास पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

बाजार समितीच्या संचालकावर अट्रासिटीचा गुन्हा दाखल

■ जनप्रवास प्रतिनिधी टाकळीभान : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला येथील दोन कुटुंबात जागेवरून तणाव निर्माण झाल्याने याबाबतचा वाद थेट श्रीरामपुर तालुका पोलिस ठाण्यापर्यंत गेल्याने बाजार समितीचे संचालक मयुर पटोरे, सागर गायकवाड व इतर पाच ते सहा इसमांविरुध्दात तालुका पोलिस ठाण्यात अट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील अनिता नाथा तडके यांनी श्रीरामपुर तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादत म्हटले आहे कि, दि. १३ एप्रिल रोजी रात्री ८.२० वाजेच्या सुमारास गावातील महीला डा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वाचनालय सुरु करायचे असल्याने महाराष्ट्र बँके शेजाराच्या एका खोलीची साफफाई करित असताना मयुर अशोक पटोरे, सागर भागवान गायकवाड व इतर अनेकजणी सहा ते सात इसम तेथे आले. त्यापैकी आरोपी नं. १ व २ यांनी तुन्ही येथे वाचनालय सुरु करायचे नाही. तुन्ही महार लोक आहात असे म्हणून अर्वाच भाषेत जातीवाचक शिक्कागळ करून आरोपीने फिर्यादीला लजा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच धक्काबुक्की करून

जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादिने दिलेल्या फिर्यादिवरून श्रीरामपुर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १०५/२०२६ नुसार भा. न्या. सं. का. अनु. जाती जमातीचे कायदा व इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागिय पोलिस आधिकारी भवर हे अधिक तपास करीत आहेत. तर श्रीरामपुर शहर पोलिस ठाण्यातही हॉसिंग सोसायटी येथे राहणाऱ्या ३८ वर्षीय महीलेनेही एक गुन्हा दाखल केला आहे. पो. हे. कां. शेलार हे अधिक तपास करीत आहेत.

वरवंडच्या सेवा रस्त्यावरील उघडी विहीर अन् अनधिकृत व्यवसायाबाबत टोलची टोलवाटोलवी

टोल प्रशासन 'दिंडोरी'च्या दुर्घटनेची वाट पाहतेय का ? ■ जनप्रवास प्रतिनिधी पाटस : पुणे-सोलापूर महामार्गावर वरवंड येथील १५ मोरीजवळ, पाटस टोल प्लाझाच्या सेवा रस्त्यावर सध्या अनधिकृत व्यवसायांचा सुलूसुळाट झाला आहे. अनेक तक्रारी करूनही येथील बेकायदेशीर तक्रारी गाड्या धुण्याचा व्यवसाय रात्रीच्या सुमारास सुरूच असून, याकडे डोळेझाक करणाऱ्या टोल प्रशासनाच्या भूमिकेवर आता संशय व्यक्त केला जात

आहे. विशेष म्हणजे, या सेवा रस्त्याला लागूनच असलेली एक विशाल विहीर मूल्याला निमंत्रण देत असून, टोल प्रशासन एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. सेवा रस्त्यावर गाड्या धुण्याचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याने रस्त्याची दुरुवस्था होत आहेच, पण त्यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐणीवर आला आहे. वृत्तपत्रांमधून

बातम्या प्रसिद्ध होऊन आणि प्रत्यक्ष भेटूनही टोल प्रशासन डिम्ब हलक्यास तयार नाही. कारवाई करण्याऐवजी अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलून मोकळे होत आहेत. यावरून टोल प्रशासनाचे कर्मचारीच या बेकायदेशीर व्यवसायात सहभागी आहेत की काय? अशी शंका आता बळावू लागली आहे. नाशिकमधील दिंडोरी येथे रस्त्यालगतच्या विहीरत गाडी कोसळून निघाय प्रवाशांचा बळी

गोला होता. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गालगतच्या सर्व विहीरींचे ऑडिट करून संरक्षक भिंती बांधण्याचे कडक आदेश दिले होते. मात्र, वरवंड येथील या धोक्यादायक विहीरकडे पाहिल्यास पाटस टोल प्रशासनाला मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे काहीही देणेघेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे. रात्रीच्या वेळी या भागात पुरेसा प्रकाश नसल्याने वाहनचालकांना उघड्या विहीरचा अंदाज येत नाही. अंधारात वाहन चालवताना वाहनचालकांना आपला जीव

मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पैशांच्या हव्यासापोटी प्रवाशांचा बळी घेण्याचा परवाना टोल प्रशासनाला कोणी दिला? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. केवळ आश्वासने देऊन आणि टोलवाटोलवी करून प्रशासनाला आता सुटका करून घेता येणार नाही. हा अनधिकृत व्यवसाय तात्काळ बंद करून विहीरला मजबूत संरक्षक कठडे न बांधल्यास, जनआंदोलनाचा पवित्रा घेण्याची तयारी नागरिक करत आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त कोपरगावात राष्ट्रवादीकडून महामानवास अभिवादन

■ जनप्रवास वार्ताहर कोळपेवाडी : संपूर्ण कोपरगाव मतदार संघात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याप्रमाणे कोपरगाव शहरात देखील मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात येऊन आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जयघोष करून परिसर दणाणून सोडला होता. यावेळी समता उद्योग समूहाचे अध्यक्ष काका कोयटे, महात्मा गांधी जयघोष करून परिसर दणाणून सोडला होता. यावेळी समता उद्योग समूहाचे अध्यक्ष काका कोयटे, महात्मा गांधी जयघोष करून परिसर दणाणून सोडला होता.



सुनिल मोकळ, राजेंद्र वाकचौरे, माजी नगरसेवक विनय बोरावके, रमेश गवळी, फकीर कुशी, सचिन गवारे, डॉ. तुषार गलांडे, दिनेश खरे, संदिप पागारे, अरुण त्रिभुवन, सागर आहेर, दिनेश कांबळे, राजेंद्र उशिरें, शंकर घोडेराव, गौतम आहिरे, राजेंद्र खेनार, मनोज शिंदे, अविनाश कांबळे, अनिल

शिंंगाडे, विपीन त्रिभुवन, अमोल भालेराव, शुभम घोडगे, रोहन वानखेडे, दिलीप तुपसुंदर, सागर फडे, चंद्रकांत धोत्रे, सुनिलजी बोरा, चंद्रशेखर म्हस्के, जावेद शेख, योगेश वाणी, मनोज कडू, राजेंद्र बोरावके, विजय बागडे, वैभव कानडे, भाऊसाहेब भावडे, प्रशांत मोरे, शुभम लासुरे, हारुण शेख, रविंद्र राजत, प्रदीप कुन्हाडे, संदिप सावतडकर, शिवाजीराव कुन्हाडे, बनकर, लक्ष्मण भाटे, मनोज भाटे, सनी पवार, शरीफ सय्यद, राहुल कवडे, राजू पठाण, विजय हनवाई आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

■ जनप्रवास प्रतिनिधी राहुरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी अत्यंत उत्साहात जयंती साजरी केली. कार्यक्रमाची सुरुवात लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी आपीआयचे नेते दिनीपराव वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. पिपाडा

दिशा असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस अभिवादन करून समता, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला. जयघोष आणि प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रम संपून झाला.

या गोष्टी बेस्ट फ्रेंड्सोबत शेअर करू नका

लहानपणी अनेकदा आपण धोरामोठ्यांकडून ऐकतो की, गोष्टी एकमेकांशी शेअर कराव्यात. मग ती कोणतीही गोष्ट असो. एवढच नाही तर आपल्याला उदाहरण म्हणून काही म्हणीसुद्धा ऐकल्या जातात. आपणही ते ऐकतो आणि सर्वांशी मिळूनमिसळून वागतो. सर्वोसोबत गोष्टी, आपल्या वस्तू शेअर करतो. शाळेतल्या मधल्या सुट्टीत डबा शेअर करतो. भावडांसोबत कपडे, खेळणी शेअर करतो. पण आपली हिच सवय आपल्यासाठी समस्या ठरू शकते. त्यामुळे तुमचं मन कितीही मोठं असेल आणि समोरची व्यक्ती तुमची कितीही जवळची असली तरीही काही वस्तू किंवा गोष्टी त्यांच्यापासून शेअर करणं टाळलं पाहिजे. जाणून घेऊया कोणत्या वस्तू एकमेकांशी शेअर करणं टाळल्या पाहिजे त्याबाबत...



वापरणं. अनेकदा मैत्रिणीने लावलेला शेड तुम्हाला आवडतो आणि तुम्ही तिच्याकडून ट्राय करण्यासाठी तो शेड घेऊन स्वतःच्या ओठांवर लावता. पण तुम्हाला माहीत आहे का? लिपस्टिक शेअर केल्यामुळे हर्षीज सारख्या आजारांचा सामना करावा लागतो. तुम्ही जरी तुमची लिपस्टिक कोणासोबत शेअर करत नसाल तरीही वेळोवेळी याची टॉप लेअर स्वच्छ करा.

लोफह : आंगोळीसाठी तुम्ही लोफह वापरत असाल तर तो कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नका. यामुळे रेशेज, स्किन अलर्जी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही वापरत असलेला लोफह कोणासोबतही शेअर करू नका.

काजळ आणि कॉस्मेटिक्स : मस्करा, काजळ आणि फेस पावडर यासारखे कॉस्मेटिक प्रोडक्ट्सही शेअर करण्यापासून दूर राहा. पालरमध्येही तयार होण्यासाठी जाणार असाल तर हायजिन मेट्रेन कर.

साबण : साबणांमुळे बॅक्टेरिया नष्ट होतात असा अनेक लोकांचा समज असतो. त्यामुळे जर तुम्हाला असे वाटत असेल की, साबण एकमेकांसोबत शेअर करणं टिक असेल तर, याबाबत आणखी रिसर्च करून घ्या. खरं तर साबणांमध्ये एवढे बॅक्टेरिया असतात की, तुम्ही त्याचा विचारही करू शकणार नाही. साबण शेअर केल्यामुळे हे जर्म एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत जातात.

टॉवेल : आपल्यापैकी सर्वांनाच ही गोष्ट माहीत असते, पण तरीही आपण या गोष्टी फोलो करू शकत नाही. आपला टॉवेल कधीच कोणासोबतही शेअर करू नका. कारण टॉवेलला आपण घाण आणि शरीरावरील ओतनावा पुण्यासाठी वापरतो. ज्यामुळे स्किन इन्फेक्शनचा धोका अधिक असतो.

शेंगदाणे जास्त प्रमाणात खाल्ल्यास यकृत होते खराब ?

शेंगदाणे खाण्यास तुमच्यापैकी अनेकांना आवडत असेल, यात शरीरास आवश्यक अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे हिवाळ्यात शेंगदाण्याचे अधिक प्रमाणात सेवन केले जाते. याशिवाय काही जण ऑफिस किंवा प्रवाससंदर्भातही टाईमपास म्हणून शेंगदाणे खातात. पण, इतर कोणत्याही अन्नप्रमाणाचे शेंगदाण्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे तुमच्या यकृतासाठी हानिकारक असल्याचे मत आहारतज्ज्ञ पूजा पालरीवाला यांनी मांडले आहे. आहारतज्ज्ञ पालरीवाला यांनी इन्स्टाग्रामवर शेंगदाण्याचे अतिसेवन यकृतासाठी हानिकारक असल्याचे मत मांडले आहे.



ओमेगा -३ फॅटी सिड्स, खनिजे आणि आवश्यक अमिनो सिड्स असते. हे घटक यकृत निरोगी ठेवण्यास मदत करतात, छडक आणि छन्नछूट विरुद्ध लढण्यास मदत करतात आणि काहीना दीर्घकालीन यकृत रोग टाळण्यास मदत होते, असेही डॉ. दिलीप गुडे म्हणाले.

शेंगदाणे योग्यरित्या साठवून न ठेवल्यास त्यात बुरशीचे प्रमाण वाढू शकते. अशाप्रकारचे शेंगदाणे खाल्ल्यास यकृताचे नुकसान करण्यास कारणीभूत असलेल्या अफलाटॉक्सिनचे प्रमाण वाढू शकते.

डॉ. गुडे म्हणाले की, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (खउउठ)- लखनौनुसार, भारतातील २१ टक्के शेंगदाण्यामध्ये अफलाटॉक्सिन असू शकते आणि त्यामुळे ते

मानवी वापरासाठी योग्य नाही. खउउउठ ने असेही सुचवले आहे की, भारतीय शेंगदाण्यामध्ये अफलाटॉक्सिनची पातळी मर्यादितपणे ४० पट अधिक आहे. डॉ. गुडे पुढे म्हणाले की, नॉन ब्रँडेड किंवा सैल, पॅकेज न केलेले शेंगदाणे खरेदी करणेही टाळले पाहिजे. याशिवाय अफलाटॉक्सिनच्या संपर्कात येण्यापासून टाळण्यासाठी रंगीत, आणि विविध प्रक्रिया केलेले शेंगदाणे खणे टाळले पाहिजे. अशावेळी तुम्ही यकृताचे आरोग्य निरोगी ठेवू शकता. तुम्ही शेंगदाणे भाजून किंवा उकळून खाल्ल्यास त्यातील अफलाटॉक्सिनचे प्रमाण १५ टक्के कमी होते, असेही डॉ. गुडे म्हणाले.

महलालाच्या जीवनाचा मधला काळ म्हणजेच चाळिशी ते साठी दरम्यानचा काळ बऱ्याचदा नीरस होतो. हा काळ मधुर होण्यासाठी काही दक्षता घ्यायला हवी.

० जीवनाच्या मध्यांतरासाठी अशा कामांचे प्लॅनिंग करा जी आपण व्यस्ततेमुळे आर्थिक अडचणीमुळे वा इतर कारणांमुळे करू शकला नसला. उदा. पेटिंग, सामूहिक अॅक्टिव्हिटी इ.

० आपल्या मैत्रिणींच्या, नातलागांच्या व हितचिंतकांच्या संपर्का राहा. जेणेकरून जीवनाच्या मधल्या काळात जेव्हा कधी त्यांची गरज पडेल ज्यांची साथ लाभू शकेल.

० आपल्या जीवन संध्येसाठी आर्थिक स्थायित्व मिळवण्यास विसरू नका.

० आपल्या उत्साहाची पातळी सतत उंचावत राहा.

० आपल्या निवृत्त झाल्यानंतर

उत्तम कामात सहभागी होण्याची योजना आखा.

० जोपर्यंत काम कराल आपला 'द लेस्ट' देत राहा. यामुळे आपली ऊर्जा टिकून राहील. याचप्रमाणे या मधल्या काळात खालील गोष्टी लक्षात ठेवा.

० उत्तम मैत्रिणी, हितैर्षींच्या समूहात सहभागी व्हा.

० आपले आवडते कोणतेही काम एन्जॉय करा.

ऐकून शिकण्यापेक्षा शिकून ऐकणे जास्त चांगले

आपण जीवनाच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक ठिकाणी संघर्ष करतो आणि क्षणक्षण जगतो-मरतो. कौटुंबिक जीवनात जिथे आपला सामना नात्यांतील गुंतागुंतीशी होत असतो, तिथे व्यावसायिक जीवनातही आपला सामना आपल्या कामातून निर्माण होणाऱ्या अडचणींशी होतो. दोन्ही परिस्थितीत सर्वांना आनंदी ठेवणे, हे आपले सर्वतोपरी लक्ष्य असते. आयुष्यात जर तुम्हाला खरोखरच जिंकायचे असेल, यशाची माळ गळ्यात घालायची असेल, तर आपला कमकुवतपणा आपल्या दुर्बलतेला दूर करून आपण आपली ताकद वाढविली पाहिजे. तुम्ही जर तुमचे श्रेष्ठत्व सिद्ध केले, तर यश आणि तुमच्यात काहीही अंतर शिल्लक राहणार नाही.

तुम्ही तुमचा दिवस तर खराब करताच. शिवाय दिवस चांगला जात नाही म्हणून या प्रकारच्या वादावादीपासून स्वतःला जितके दूर ठेवता येईल तितका चांगले !

निरर्थक वादविवाद टाळा : अपूर्ण ज्ञान म्हणजे अर्धवट ज्ञान असलेली व्यक्ती पूर्ण ज्ञानी असल्याचा आव आणून आपले ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न करत असते. तुम्ही जर ज्ञानी, कष्टाळू आणि बुद्धिमान असाल, तर आपले कामच आपली ओळख बनू शकेल, जे तुम्हाला निश्चितपणे यशाच्या चांगल्या उंचीवर नेऊन ठेवेल. लहान-सहान गोष्टींवर वाद घालून

गोष्टी तर तुम्ही सहजपणे मिळवू शकता. **प्रतिभा उजळण्यासाठी :** आपल्या वाटेत अडचणीचे निर्माण झाल्या नाहीत तर आपली कार्यक्षमता तरी कशी वाढणार आणि आपल्याला आपल्या गुणांची क्षमता तरी कशी कळणार ? अडचणीच्या प्रसंगातच आपल्याला आपल्या गुणवैशिष्ट्यांचा पत्ता लागतो. म्हणून आपली प्रतिभा उजळण्यासाठी वाटेत अडथळे निर्माण होणे आवश्यक आहे. कारण, याच प्रतिकूल परिस्थितीत आपण आपली वेगळी ओळख जगाला करून दाखवू शकतो.

दररोज ताज्या भाज्या, फळे यांचा आहारात समावेश करावा



आहारात समावेश करावा. **★ शरीराचे वजन नियंत्रित ठेवावे.** अतिरिक्त वजनामुळे हृदयरोग, मधुमेह यासारखे रोग जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. **★ आपले वजन सामान्यापेक्षा अधिक असल्यास आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींत बदलाव करावी.** **★ नियमित व्यायाम करावा.** याने स्नायुपेशी मजबूत बनतात आणि शारिरीक क्षमता विकसित होते. यासाठी वेगवेगळ्या एरोबिक्स व्यायामांचा अवलंब करावा. यासाठी मोकळ्या हवेत पायी फिरणे, पोहणे, सायकलिंग यांसारखे व्यायाम करावेत. **★ धूम्रपान करू नये, धूम्रपानामुळे ब्लडप्रेसर वाढते, व्यायामाची क्षमता घटते. धूम्रपान सोडल्याने आरोग्यात सुधारणा होते. धूम्रपान सोडून त्याच्या दुष्परिणामांपासून दूर राहावे.** **तणावमुक्त राहावे.** यासाठी वाचनाचा, लिखाणाचा छंद जोपासावा योग्य आणि ध्यान यांचा अभ्यास करावा. **अशा सूत्रांचा अवलंब करून निरोगी जीवनाचा लाभ घेता येईल.**

चांगल्या आरोग्याच्या प्राप्तीसाठी उचित आहार-विहाराला विशेष महत्त्व आहे. तसेच आपल्या सवयींचाही यावर विशेष प्रभाव असतो. पुढील आरोग्यदायक सूत्र याबाबत उपयुक्त ठरतील. **पाणी हे आपल्या शरीराचे प्रमुख तत्व आहे.** आपल्या वजनाचा जवळजवळ साठ टक्के अंश पाणी आहे. शरीराच्या प्रत्येक प्रणालीसाठी पाणी आवश्यक आहे. सरासरी एका वयस्क व्यक्तीने प्रतिदिन कमीत कमी दीड ते दोन लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाचतंत्र व्यवस्थित राहण्यासाठी पाणी आवश्यक आहे. **भोजनातील मिठाचे प्रमाण योग्य असावे.** **★ दररोज ताज्या भाज्या, फळे यांचा**

पोहताना हे नियम पाळा...

आपल्यापैकी बऱ्याचजणांना पोहायला आवडत असेल. पोहता येत असूनही बऱ्याचदा पाण्यात उतरण्याची भीती वाटते पण काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपण मनसोक्त पोहोण्याचा आनंद लुटू शकता. **◆ जर तुम्ही चालून, पळून, खेळून, वेगात सायकल चालवून वा इतर काही कारणांमुळे दमला असाल तर लगेच पोहायला लागू नका.** **◆ तसेच जेवणानंतर वा पोटेभर खाल्ल्यानंतर लगेच पाण्यात उतरला तर पाण्यात जाताच तुमचे पाय आखडतील व तुम्ही पोहण्याऐवजी पाण्यात वाहू लागाल.** **◆ जर तुम्ही नुकतीच पोहायला सुरुवात केली असेल तर कधीही नदी, तलाव वा स्वीमिंग पूलमध्ये एकटे पोहायला जाऊ नका तसेच ज्या जागी पाण्याचा अंदाज नसेल तर कोणताही धोका पत्करू नका.** **◆ जर तुम्ही गावी वा सहलीला कोठे गेला असाल व तेथे नदी, तलाव पाहून पाहावंस वाटत असेल तर तेथील लोकांकडून लाटांची उंची, पाण्याचे तापमान व खोली समजून घ्या. तेथे एखादा धोक्याचा इशारा देणारा फलक असेल तर तोही वाचा व नंतरच पोहोण्याचा निर्णय घ्या.**

थंड पाण्यात पोहणे टाळा. कधीकधी थंड पाण्यात पोहोल्याने मूर्च्छा येते. वातावरणाचे व पाण्याचे तापमान वेगळे असेल तर त्याचा तुमच्या हृदयावर दुष्परिणाम होऊ शकतो. पाण्यात उतरण्यापूर्वी थंड पाण्याने स्नान केल्यास धोका राहत नाही. **◆ पावसाळ्यात नदी, समुद्रात विद्युत्प्रवाह जास्त प्रमाणात असतो. यासाठी या दिवासात स्वीमिंग पूल सोडून इतर कोठेही पोहू नये.** **◆ पोहायला सुरुवात केल्यानंतर दहा-पंधरा मिनिटांनंतर पाण्याबाहेर पडून थोडावेळ आराम करावा व पुन्हा पोहायला जावे.** **◆ सुरुवातीला एकाच वेळी अर्धा एक तास पोहणे योग्य नव्हे.** **◆ अपरिचित ठिकाणी कधीही सूर मारू नये. पाण्यात एखादा दगड वा खडक असू शकतो. पाण्यात सावकाश उतरून पायांनी चाचपडून पाण्यात धोका नसल्याने पाहावे व नंतरच पोहावे.** **◆ पोहताना कधीही साडी, शर्ट पॅन्ट, सलवार कमीज, लुंगी असे कपडे घालू नयेत. या कपड्यात तुमचे हातपाय लाटांचा सामना करायला मोकळे रहात नाहीत.** **◆ जर कधी आपण लाटात अडकलो आहोत असे वाटले तर धाबूरण्याऐवजी किनारा जास्त लांब नाही असा विचार करा. जर तुम्ही हातपाय हवेत उंचावत 'वाचवा वाचवा' ओरखत तर त्या प्रयत्नात शरीराचे संतुलन बिघडेल. अशावेळी लाटासोबत वाहात जात स्वतःला हलके बनवा. शरीर मोकळे सोडा. जर पाण्यात शरीर आखडले वा पाय बधीर झाले तर हळूहळू स्नायू पसरत घ्यायलायक होईल.**



मुंबावणीचा सल्ला

भाजीसाठी कोथिंबीर आवश्यक असते.पण उन्हाळ्यात पाहिजे तेव्हा ती मिळतेच असे नाही.त्यासाठी जेव्हा स्वस्त मिळेल तेव्हा जास्त प्रमाणात घ्यावी व निवडून काढावी.नंतर चिरून थोडे गोडतेत लावून वाळवावी व डब्यात किंवा प्लॅस्टीकच्या पिशवीत भरवावी.जेव्हा भाजीत टाकायची असेल तेव्हा वाटीत पाणी घेऊन त्यात हवी तेवढी घ्यावी.पाच मिनिटे पाण्यात ठेवावी व धुऊन भाजीत टाकावी.याप्रमाणे कधीलिंबसुध्दा वाळविता येते. **■ सकाळी भाजी-आमटी(स्वयंपाक)** करताना रोजच्या अंदाजाने थोडी जास्त फोडणी करून ठेवावी म्हणजे पदार्थात दर वेळी पातले तापवून फोडणी करण्याचा त्रास होत नाही व झटपट फोडणीभात वगैरे गोष्टी करायला लागल्या तर करता येतात (थोड्या प्रमाणातसुध्दा) म्हणजे थोडासाच भात फोडणी घालून द्यायचाय मुलांना

डब्यात,अशा वेळी तयार फोडणी वापरून भातात कालवून गरम तव्यावर ताटलीत घालून ठेवल्यास छान भात तयार होतो. **■ एखादे वेळी दही आदल्या दिवशी लावायचे विसरते,अशा वेळी सकाळी दुधाला विरजण लावावे आणि ते भांडे दुसऱ्या डब्यात ठेवून झाकण लावून तो डबा उन्हात ठेवावा,दोन-अडीच तासात जेवणवेळेपर्यंत दही तयार होते.वृद्ध व आज्यांना हे दही पथ्यकर आहे.कारण ते आंबट होत नाही.नंतर फ्रीजमध्ये ठेवावे म्हणजे थंड राहील.घट्टणपा येईल. **■ राहिलेले जास्तीचे लोणी फ्रीजमध्ये ठेवू नका.त्यालाही वास येतो म्हणून लोणी बटरपेपरमध्ये गुंडाळून पॉलिथिन बॅगमध्ये ठेवून ही पिशवी बर्फाच्या कप्प्यात (फ्रीजमध्ये) ठेवावी. हे लोणी दोन महिने चांगल्या स्थितीत राहते.पाहिजे तेव्हा बाहेर काढून कढवता येते.लोणी कढवताना सुरुवातीपासून उलथण्याने कढईच्या तळाळा खरडत रहावे.बेरी अजिबात खाली चिकटत नाही.तूप गाळल्यावर बेरीत पिटीसाखर मिसळून पोळीबरोबर चांगली लागते.****

कधी कधी सोपा मार्ग सुध्दा प्रदीर्घ बनतो

आपल्याजवळ आपली स्वतःची निर्मिती असल्याने, आपण त्यासाठी जास्तीत जास्त वेळ हा दिलाच पाहिजे. प्रतिकूल परिस्थिती ही केव्हाही उद्भवू शकत असल्या कारणाने स्वतःला कधीही दोषी मानू नका. आनंद टिकवायचा असेल, तर या नकारात्मक प्रभावापासून स्वतःला वाचवावे लागेल. **कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली, तरी आपला आशावाद सोडू नका. समस्या जर तुमच्या वाटेवर आवासून उभ्या असतील, तर त्यांच्याशी लढण्याची ताकदही तुम्हाला त्यातूनच मिळत असते, हे विसरू नका. आपल्या वाटेत नेमक्या कोणत्या बाधा निर्माण झाल्या आहेत, ज्या आपल्या प्रगतीच्या आड येत आहेत त्यांना ओळखण्याची अत्यंत आवश्यकता आहे. समस्यांशी लढणे जास्त फायद्याचे ठरू शकेल की, आपली योग्यता वाढवणे जास्त फायद्याचे ठरू शकेल हे आपल्यालाच ठरवावे लागणार आहे. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही समस्या या उद्भवतातच. आपल्याला, निरंतर त्या दूर करत राहिले पाहिजे. आपण स्वतः निश्चित केलेल्या मर्यादीतलेकडे जाण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. **स्वतःला सुव्यवस्थित बनवणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. चांगल्या लोकांच्या संपर्कात राहून आपणही त्यांचे विचार, आचार आत्मसात करायला हवेत. आपल्या स्वप्नांचा भंग करणाऱ्यांना ओळखा आणि त्यांना आपल्यापासून हटविण्याचा प्रयत्न करा.****

प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींसोबत आपला वेळ व्यतित करा. त्यांचे व्यक्तीमत्व, त्यांचा दृष्टीकोन तसेच त्यांचा समस्येवर उपाय शोधून काढण्याचा मार्ग अवलंबविण्याचा प्रयत्न करा. आपले विचार, सवयी, दृष्टीकोन भलेही सकारात्मक असोत वा नकारात्मक त्या सर्व वातावरणाच्या प्रभावाखाली येत असतात. खरेतर सुखी जीवनच चांगले जीवन समजले जाते. **कोणत्याही कामावर तात्काळ लक्ष केंद्रीत करण्याची सवय ठेवा. एकाचवेळी जास्त कामे हाती घेऊ नका. आनंदाचा स्वानुभव घेण्याचा हा सर्वात चांगला मार्ग आहे. आपल्यापैकी प्रत्येकाजवळ आपले आरोग्य, आपली योग्यता आणि आपल्या शक्तीनुसार एक मर्यादा ठरलेली असते. त्यामुळे आपल्या खऱ्याखऱ्या मर्यादा ओळखून त्यानुसार आपल्या इच्छेला, अपेक्षांना नियंत्रित करणे हे बुद्धिमत्तेचे लक्षण ठरते. **कधीकधी सोपा मार्गसुध्दा सर्वात प्रदीर्घ मार्ग किंवा सर्वात लांबचा मार्ग बनतो. तुम्हाला जर खरोखीच यशस्वी होण्याची इच्छा असेल, तर तुम्ही जे इतरांना उपदेश देता त्याचे पालन तुम्ही स्वतःहून करणे आवश्यक ठरते. आपला बहुमूल्य वेळ अशा व्यक्तींसोबत घालवावा जी आपल्याला आवडते किंवा जी आपली आदर्श व्यक्ती असते. **हा गुण आपल्यासाठी खूपच फायद्याचा ठरू शकतो. प्रत्येक संस्कृती आणि संघटनेसमोर एक आदर्श उभा असतो. ज्याचे, सर्व सदस्य किंवा अनुयायी काटेकोरपणे पालन करत असतात.******



केळीच्या पानावर जेवण्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे

दक्षिण भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये केळीच्या पानावर जेवण वाढलं जातं. केळीच्या पानांमध्ये जेवण वाढण्याची पारंपरिक प्रथा या राज्यांमध्ये आहे. खासकरून ओनम सारख्या सणादिबशी केळीच्या पानावरच जेवण वाढलं जातं. आणि या पानावर वाढलेलं जेवणच लोक आवडीने खातात. घरात आलेल्या पाहुण्यांना केळीच्या पानाच्या बऱ्याच भागावर जेवण वाढलं जातं. तर इतर घरातील सदस्यांना केळीच्या पानाच्या खालच्या बाजूस जेवण वाढलं जातं. या केळीच्या पानांमध्ये डाळ, भात, भाजी, करी, लोणच असे विविध प्रकारचे पदार्थ असतात.

माध्यमातून याचे फायदे सविस्तर स्वरूपात जाणून घेऊया. केळीच्या पानामधून मिळणारे फायदे आयुर्वेदीक डॉ. शरद कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार, केळीच्या पानामध्ये वनस्पती गुणधर्मांचा समावेश असतो. याला पॉलिफेनॉल्स, एपिगॅलॉकॅटेचिन गॅलेट किंवा ईजीसीजी देखील म्हटलं जातं. अशाप्रकारचे गुणधर्म ग्रीन टीमध्ये देखील समाविष्ट असतात. पॉलिफेनॉल्समुळे तुम्ही शरीरामधील फ्री रेडिकल्सपासून दूर राहू शकतात. तसेच यामुळे बरेच आजार तुमच्याकडे फिरकत देखील नाहीत. केळीच्या पानांमधून जेवल्यानंतर अनेक शारीरिक लाभ तुम्हाला मिळू शकतात. त्याचबरोबरच तुम्हाला अँटिऑक्सिडंट गुण असल्याचे देखील बोललं जातं. यामुळे तुम्ही आजारी पडण्याची शक्यता देखील कमी असते.



खाद्यपदार्थाची चव वाढते. महाराष्ट्रामध्ये देखील ठराविक सणादिबशी केळीच्या पानामध्ये जेवण वाढलं जातं. यामधून मिळणारे लाभ निरोगी आरोग्यासाठी अधिक उपयुक्त असतात.

खरं तर केळीच्या पानामध्ये जेवण हे हजारो वर्षांपासून सुरु असलेली परंपरा आहे. केळीच्या पानामध्येच जेवण का जेवलं जातं? असा प्रश्न तुमच्या मनामध्ये देखील कधीतरी आला असेल. पण यामागील कारण अनेक आहेत. केळीच्या पानामध्ये जेवल्यामुळे आरोग्यविषयक अनेक लाभ मिळतात. बंगळूर येथील जीवोत्तमा आयुर्वेद केंद्राचे आयुर्वेद डॉ. शरद कुलकर्णी यांनी या पानामध्ये जेवण का वाढतात? आणि याचे आरोग्यविषयक फायदे सांगितले आहेत. या लेखाच्या

तुम्ही बऱ्याचदा बाहेरून विविध प्लेट्स आणता. या प्लेट्स अधिक स्वच्छ कराव्या लागतात. पण केळीच्या पानांना अधिक स्वच्छ करण्याची गरज भासत नाही. अगदी कमी प्रमाणात पाणी घेऊन ही पानं तुम्ही स्वच्छ करू शकता. केळीच्या पानावर पाणी देखील राहत नाही. आणि ही पानं लगेच स्वच्छ होतात. ज्या ठिकाणी स्वच्छतेवर प्रश्न उठवले जातात अशा ठिकाणी जर तुम्ही जेवण करत असाल तर केळीच्या पानामध्ये जेवण तुमच्यासाठी सोयीस्कर ठरू शकतं.

अधिक स्वच्छ असतात केळीची पानं तुम्ही बऱ्याचदा बाहेरून विविध प्लेट्स आणता. या प्लेट्स अधिक स्वच्छ कराव्या लागतात. पण केळीच्या पानांना अधिक स्वच्छ करण्याची गरज भासत नाही. अगदी कमी प्रमाणात पाणी घेऊन ही पानं तुम्ही स्वच्छ करू शकता. केळीच्या पानावर पाणी देखील राहत नाही. आणि ही पानं लगेच स्वच्छ होतात. ज्या ठिकाणी स्वच्छतेवर प्रश्न उठवले जातात अशा ठिकाणी जर तुम्ही जेवण करत असाल तर केळीच्या पानामध्ये जेवण तुमच्यासाठी सोयीस्कर ठरू शकतं.

प्रॉक्टचा वापर केला जातो. साबणामध्ये समाविष्ट असलेलं केमिकल ताटांमध्ये राहू शकतं. त्याच ताटांमध्ये पुन्हा जेवण वाढल्याने केमिकलयुक्त कणांचा जेवणामध्ये समावेश होऊ शकतो. यामुळे तुम्हाला आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. केळीच्या पानांना फक्त स्वच्छ पाण्याने पुण्याची गरज असते. यामुळे तुमचे जेवण देखील केमिकल फ्री होते. त्याचबरोबरच केळीचे पान मोठे असते. यामध्ये सगळं जेवण एकत्र वाढता येतं.

केळीच्या पानामध्ये जेवण्याचे अधिक फायदे - नियमित केळीच्या पानामध्ये जेवल्याने केशांवर चांगला परिणाम दिसू लागतो. - त्याचबरोबरच तुम्हाला अनेक फायदा मिळणजे केळीच्या पानामध्ये समाविष्ट असलेल्या काही घटकांमुळे तुम्ही मुरुमांपासून निरामण होणाऱ्या त्वचेच्या समस्यांपासून दूर राहू शकता. - इतकंच नव्हे तर या पानामध्ये जेवण जेवल्यामुळे पोटाची समस्या, बद्धकोष्ठता, अपचन, गॅसची समस्या दूर होण्यास अधिक मदत मिळते. - इतर हिऱ्या गार भाज्यांप्रमाणेच केळीच्या पानामध्ये देखील अँटिऑक्सिडंट गुणांचा समावेश असतो.

त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी ...



लक्ष्मी : केमिकल अँटिऑक्सिडंट प्रमाण जास्त असणारा लक्ष्मी त्वचेसाठी गुणकारी ठरतो. ज्यामुळे शरीरातील बॅक्टेरिया आणि धोकादायक जीवाणूंची लढा देण्यास मदत होते. त्याशिवाय चेहऱ्यावर येणारे चट्टे आणि डाग कमी करण्यासाठीही त्याची मदत होते.

करून तिचा तजेला वाढवण्यासाठी दह्याचा वापर उपयुक्त ठरतो. त्वचेवरच्या सुरकुत्या कमी होण्यासाठी दह्याचा चांगला उपयोग होतो. मासे : सॅमन, सार्डिन यांसारख्या माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात. ज्यांचा त्वचेचे आरोग्य जपण्यासाठी खूप फायदा होतो. ब्रोकोली : क आणि ई जीवनसत्वाने परिपूर्ण असणारी ब्रोकोली अँटीऑक्सिडंट म्हणूनही काम करते. त्यातील ई जीवनसत्व हानिकारक यूव्ही किरणंपासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी फायदाच असतं. ब्ल्यूबेरी : त्वचा रूक्ष होण्यापासून टाळण्यासाठी ब्ल्यूबेरी खणून उपयुक्त ठरतं. त्वचेतील आर्द्रता टिकून ठेवण्यासाठी याचा फायदा होतो. गाजर : अ जीवनसत्वाने परिपूर्ण असणारा गाजराच्या सेवनामुळे त्वचेचे आरोग्य सुधारतं. त्यासोबतच सोरयासिचचा धोकाही टळतो.

अंगदुखी ठरेल धोकादायक

अंग दुखायला लागलं, की अनेकांना ताप आल्यासारखं वाटतं; परंतु अंगदुखीसाठी तापाव्यतिरिक्त अन्यही अनेक कारणे असू शकतात. काहीवेळा या अंगदुखीकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरतं. अचानक एखादी जड वस्तू उचलली गेल्यास किंवा शरीरावर अतिताण पडल्यास अंगदुखी होऊ शकते; परंतु या दोन्ही गोष्टी न करता अंगदुखीचा त्रास सुरु झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. सांधेदुखी : या आजारात सांधे, डोकं आणि हाड दुखायला लागतात. तणाव : सततच्या तणावामुळेही डोकेदुखीचा त्रास होतो. झोपेची कमतरता, थकवा, रनायू किंवा छाती दुखणं इत्यादी कारणांमुळे शरीरावर ताण पडतो आणि त्यातून अंगदुखीचा त्रास सुरु होतो. टीबी : ट्यूबरक्युलोसिस अर्थात क्षयरोग हा तसा फुफ्फुसाचा विकार आहे; परंतु टीबीमुळे अनेकदा शरीर-पाहिजे. पोर्टेथिमची कमतरता : या आजाराला 'हायपोकॅल्सीमिया' ही म्हणतात. यात रक्तामधील पोर्टेथिमचं प्रमाण कमी होतं. परिणामी, शरीराच्या विविध भागांत दुखायला लागत.



भागांत पसरतात आणि त्यातून वेदना वाढतात. गाठ : शरीराच्या एखाद्या भागात गाठ असेल, तर प्रतिकाराशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे शरीरातील टीश्यूवर सूज येते. हे टीश्यू दुखायला गेल्यामुळे शरीरात वेदना होतात. डॅम्प्यु : डॅम्प्युच्या तापामुळेही अंगदुखी वाढू शकते. डॅम्प्युच्या तापात अंगदुखीबरोबरच डोकदुखीचाही त्रास होतो. टॉक्सोप्लास्मोसिस : पाळीव मांजरामुळे होणाऱ्या टॉक्सोप्लास्मोसिस या आजारातही अंगदुखी होते. अधिक व्यायाम : आवश्यकतेपेक्षा अधिक व्यायाम केल्यासही रनायू आणि सांध्यांमध्ये वेदना होतात. त्यामुळे आपल्या शरीराला मानवेल तितकाच व्यायाम केला पाहिजे. पोर्टेथिमची कमतरता : या आजाराला 'हायपोकॅल्सीमिया' ही म्हणतात. यात रक्तामधील पोर्टेथिमचं प्रमाण कमी होतं. परिणामी, शरीराच्या विविध भागांत दुखायला लागत.

गुजराती समोसा



साहित्य साण्यासाठी : एक कप भिजवलेले पोहे, मिकस भाज्या, बटाटा, गाजर, बीन्स, फ्लॉवर, सिमला मिरची, एक टेबलस्पून तीळ, हिंग, मोहरीची फोडणी, धने-जिरेपूड, आलं, हिरवी मिरची वाटून, लिंबाचा रस, साखर, मीठ, तिखट. कृती : फोडणी बनवा. त्यात आलं, मिरच्या तीळ घाला. वाफलेल्या भाज्या घाला. पोहे घाला. गार झाल्यावर धने-जिरेपूड, मीठ, साखर, लिंबाचा रस, कोथिंबीर घाला. कव्हरसाठी : दोन कप मैदा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, मीठ चवीनुसार, अंदाजाने एक घालून घट्ट भिजवा. नेहमीप्रमाणे सारण भरून समासे बनवून तळा. तेलात तळा. खजुराच्या चणीबरोबर घा. त्यासाठी पाव किलो खजूर, शंभर ग्रॅम चिंच, थोडा गूळ, धने-जिरेपूड, तिखट, मीठ सर्व उकळून घालून घ्या.

सेक्सशी निगडित मजेदार माहिती



सरासरी प्रत्येक पुरुष दर सात सेकंदात एकदा सेक्सबद्दल विचार करतो. २५ टक्के महिलांप्रमाणे पुरुष पैशामुळे सेक्सी दिसतात. चांगल्या झोपेसाठी सेक्स सर्वात उत्तम उपाय आहे. झोपेसाठी गोळ्यांच्या तुलनेत शारीरिक संबंध १० पट अधिक प्रभावी आहे. अधिक सेक्स करणाऱ्यां पुरुषांची दाढी इतर पुरुषांच्या तुलनेत वेगाने वाढते. लेटेक्स कंडोमची सरासरी वैधता २ वर्ष असते. सेक्स केल्याने प्रति तास ३६० वॅलरीज बन

होते. रोमॅंटिक उपन्यास वाचणाऱ्या स्त्रिया इतर स्त्रियांपेक्षा सेक्सचा अधिक आनंद घेतात. सरासरी व्यक्ती आपल्या पूर्ण जीवनातील किमान दोन आठवडे चुंबन घेण्यात व्यतीत करतो. सेक्स दरम्यान हार्ट अटॅकमुळे मरण पावणाऱ्या पुरुषांमधून ८५ टक्के पुरुष असे होते, जे आपल्या बायकोला धोका देत होते. सेक्स पेनकिलरचं काम करतं. सेक्समुळे महिलांचा मासिक धर्मात होणारा त्रास कमी होतो. मायग्रेन वेदना होताना सेक्स केल्याने लगेच आराम मिळतो. आठवड्यातून दोनदा शारीरिक संबंध बनवणाऱ्यांना सर्दीपासून आराम मिळतो. सेक्समध्ये रुबी नसणाऱ्यांनी व्यायाम किंवा एखाद्या खेळात रुबी घेतल्याने पुन्हा इच्छा जागृत होते. केवळ मनुष्य आणि डॉल्फिनच असे आहे जे आनंद मिळवण्यासाठी संबंध स्थापित करतात.

पदार्थातील जास्तीचं तेल कसं काढाल ?

घरचं जेवण म्हणजे सुखच! जाग्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन कितीही प्रसिद्ध आणि चविष्ट पदार्थ खाऊ तरी घरच्या जेवणाच्या चवीची सर कशालाच येयची नाही. पण आता स्वयंपाक म्हटलं म्हणजे कधीतरी एखादा पदार्थ फसणं, त्यातलं कशाचं तरी प्रमाण चुकणं, बिडबणं हे आलं. कधी जास्तीचं तेल, मीठ तर कधी जास्त मसाला घालता म्हणून टाकले कि त्या पदार्थाचा खारटपणा निघून जातो. आज आम्ही देखील तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स आहेत जास्त झालेल्या तेलाबद्दल. तुमच्या जेवणात कोणत्याही पदार्थात जर एखादं वेळी तेल खूप जास्त झालं तर काय करावं? याबाबत आता अगदी सविस्तर माहिती जाणून घेऊया.



जेणेकरून पदार्थात जास्त तेल शोषलं जाणार नाही. पॅन किंवा कढईत कोणताही पदार्थ तळताना छिद्र असलेलाच चमचा वापरा. उदा. झारा जो आपण सामान्यतः वापरतो. त्याचबरोबर, पदार्थातील अतिरिक्त तेल काढून ठेवण्यासाठी तो पदार्थ किचन टॉवेल किंवा विशिष्ट प्रकारच्या कागदावर ठेवा. जेणेकरून, त्यातलं सगळं तेल शोषलं जाईल. होममेड सॉस : घरी बनवलेल्या सॉसमधून जास्तीचं तेल काढून टाकण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे एका तासासाठी तो सॉस रेफ्रिजरेट करा. त्यानंतर, त्याचा थर जमा झालेला तेलाचा थर चमच्याने काढून टाका. सॉस उकळवा, तो थंड होऊ द्या. आता त्यातील जास्तीचं तेल वर येईल. तुम्ही तुम्ही हे तेल अगदी सहज काढून टाकू शकता.

छान छान गोष्टी...

एकदा एक राजा जंगलात रस्ता चुकला आणि दोन मायाची मायाची राक्षसांच्या तावडीत सापडला. एक राक्षस म्हणाला, आपण याला खाऊन टाकू या. तोच दुसरा राक्षस म्हणाला, हा तर राजा आहे. जर आपण याचे रूप घेऊन राजा झालो तर आपल्याला रोज एक माणूस खायला मिळेल. पहिला राक्षसाला दुसऱ्या राक्षसाचे म्हणणे पटले. त्यांच्यापैकी एक राक्षस

परिक्षा धैर्याची...

राजाला पकडायला गेला. राक्षसाला पाहून राजा धाबकाला. पण त्याने धीर धरून राक्षसाला विचारले, काय पाहिजे राक्षसदादा ? मी तुला न्यायला आलो आहे. राक्षस म्हणाला. राजा राक्षसाबरोबर चालू लागला. चालता चालता राजाने राक्षसाकडून त्याची सारी योजना समजून घेतली. शेवटी तो त्या राक्षसाला म्हणाला, राक्षसा ! तू खूपच भोळा आहेस. जसे एका जंगलात दोन सिंह राहू शकत नाहीत तसेच एका राज्यत दोन राजे असू शकत नाही. म्हणजे ? राक्षसाला काहीच कळले नाही. अरे, मला केंद्र करण्याची योजना तुक्या मित्राची होती. तो स्वतः राजा होईल तुम्ही नोकर होऊन राहू लागाल. राजाने सांगितले. काय ? राक्षसाचे डोकेच फिरले. शिवाय सत्तेच्या लोभापायी उद्या तो तुलाही मारून टाकील. ते ऐकून तो राक्षस धावतच दुसऱ्या राक्षसाजवळ

चरबी कमी करण्याचे घरगुती उपाय

अनेक खाद्यपदार्थ चरबीचे विघटन करतात किंवा नियंत्रणात ठेवतात. या पदार्थांचे नियमित सेवन केल्याने पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. पोटा आणि कमरेच्या जवळ जमा झालेली चरबी कमी करायची असल्यास त्यासाठी फक्त व्यायाम पुरेसा नाही. व्यायामासोबतच आहाराकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. पाणी : शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास पोटाचा आकार वाढत जातो. शरीरातील विषारी घटक बाहेर काढणे, जास्त खाय्यापासून बचाव आणि पाचनक्रिया योग्य

यामुळे तुटतात नाती, आपण तर करत नाहीये या चुका

नाती अत्यंत नाजूक आहेत. नाती सांभाळून ठेवण्याची गरज असते कारण लहान-लहान चुकांमुळे दुरावा निर्माण होतो. नाती मजबूत ठेवण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज भासते. असाच रिलेशनशिपमध्ये दुर्लक्ष करून चालत नाही. आपल्या ही

जाहीर नोटीस

सर्व लोकांना कळविण्यात येते की, सोबत परिशिष्ट 'अ' मध्ये वर्णन केलेली मिळकत श्री. आनंदा दिनकर पासलकर यांचे मालकीची असून त्यांनी त्यांचे मालकी हिस्स्यांची मिळकत केडगाव येथील सह दुय्यम निधेक कार्यालयातील कायम व खुब खरेदी दस्त क्र. ७५४/२०२० दि.०७/०२/२०२० रोजी अन्वये आमचे अशिल १. स्वाती तानाजी वाळुंजकर २.दिपाली संतोष वाळुंजकर यांना नोंदणीकृत खरेदीखताने दिलेली आहे व उपरोक्त मालकांनी जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यास संमती दिली आहे. तरी पाटस ग्रामपंचायत दप्ती सदर मिळकतीवर खरेदीखत दस्ताची नोंद करण्याकामी जाहीर प्रकटीकरण केले जात आहे. तरी सदर मिळकतीवर कोणत्याही प्रकारचा बोजा, हक्क, सादेखत, खरेदीखत, नोंदरीदखत, विसारपावती, हक्कास, व्यक्तीचे हितसंबंध असल्यास तसेच सदर क्षेत्र कोणत्याही शासकिय खात्याचे किंशिन, रिकीशिन अगर रिझर्वेशनचा विषय असल्यास संबंधितांनी या नोटीसीतल तसेच लिहले परिषद पुणे तातुका पंचायत समिती दोंड यांचे हद्दीतील मोजे पाटस, ता. दोंड, जि. पुणे येथील ग्रामपंचायत मिळकत खालील प्रमाणे असे. मिळकत नं.२५१४ गावठाण वार्ड क्र.०५ मध्ये असून प्लॉट क्षेत्र ३०० चौ.मी. बखळ जागा यापैकी १०० चौ.मी.तर संपूर्ण बखळ जागा लिहून घेणार नं. १ व नं. २ यांना समाईकाने आहे. यांची बत्तिसिंगा खालीलप्रमाणे - पूर्वसं - ग्राम. मिळकत नं.२५१४ येथील मुनील वाळुंजकर यांची मिळकत, दक्षिणेस:- ग्राम. मिळकत नं.२५१४ मालक सतिश मकर, पश्चिमेस :- पिचा बोकेकर यांची मिळकत, उत्तरेस :- रस्ता सही/- १. स्वाती तानाजी वाळुंजकर, २.दिपाली संतोष वाळुंजकर रा.पाटस, ता.दोंड, जि. पुणे, दिनांक :- १४/०४/२०२६

ग्रामपंचायत आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे निविदा नोटीस क्रं. ४ सन २०२५-२६

ग्रामपंचायत आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे यांच्याकडून खालील नमुद केलेल्या कामाची निविदा बी / १ निविदा पद्धतीने (दोन सील बंद लिफाफ्या पद्धतीने) लिहून परिषद कडील ग्रामपंचायत निमाव दुवे यांनी उघडून देवता आहे.

क्र.	कामाचे नाव	निविदा रक्कम	बवना रक्कम इमारात रक्कम	निविदा फी रक्कम	कामाचा कालावधी	ठेकेदाराचा प्रवर्ग
१	चौक सुधारणा करणे	२.५ लक्ष	सुट पात्र	२३६	६ महिने	सु.वे.अ.

निविदेच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे.
 १. कोणतीही निविदा दूद करणे, कोणतीही निविदा विक्रीकरणे अथवा नकारणेचा सर्व अधिकार ग्रामपंचायत निमाव दुवे यांनी राखून ठेवता आहे.
 २. सर कामाच्या अटी व शर्तीचा मंजूर तात्कील प्रा.पं. कार्यालयात निविदा संघामध्ये पाहण्यास मिळतील.
 ३. बवना रक्कम कोणत्याही पद्धतीने DD/RTGS द्वारे ग्रामपंचायत निमाव दुवे यांच्या खात्यावर जमा करून त्याची पावती किती DD लिफाफ्या क्र. १ मध्ये जोडणे आवश्यक आहे. त्याचिच लिफाफ्या क्र. २ उघडता जाणार नाही.
 ४ लिफाफ्या क्र. १ तंत्रिक मध्ये ठेकेदार यांचे GST प्रमाणपत्र, पॅन कार्ड, महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग / जि.ह. परिषद पुणे यांचेकडील नोंदणीकृत प्रमाणपत्र देण्यात यावे. व लिफाफ्या क्र. २ मध्ये आर्थिक मध्ये BQQ देण्यात यावे.
 ५ बवना रक्कम निविदा फी अथवा इतर कोणत्याही फी मध्ये सुट असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडवे तसेच फी मध्ये सुट देण्यात येईल.
 ६ निविदा प्रक्रियेमध्ये सर्व मध्येच सावर केलेले माहिती खरी असल्याचे १००/-रुपयांच्या स्टॅम्पर हमीपत्र ७ सर कामाचे तंत्रिक जि.ह. परिषद पुणे कडून ग्रामपंचायत न्यायांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा झाल्यानंतर देण्यात येईल.
 सही /-
 ग्रामपंचायत अधिकारी
 ग्रामपंचायत आंबळे, ता. शिरूर, जि. पुणे

घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त : राज्यपाल जिष्णु देव वर्मा

जागतिक अर्थव्यवस्थेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही कालसुसंगत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जनप्रवास : प्रतिनिधी

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हे समाजपरिवर्तनाचे शक्तिशाली साधन आहे. त्याच्या विचारांमुळे वचित, पीडित आणि दुर्बल घटकांना आत्मसन्मान, समान संधी, न्यायाचा मार्ग मिळाला आहे. संविधानातील घटनात्मक पायाभरणीमुळे भारताची लोकशाही सशक्त झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छान भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री ड.आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व

दादरच्या चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन

नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री ड.आशिष शेलार, मृदू व जलसंधारण मंत्री संजय राठोड, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महापौर रितू तावडे उपस्थित होते.

राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीतही डॉ. आंबेडकर अग्रणी होते. महिलांना शिक्षण, संपत्ती आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या योगदानामुळेच भारत प्रजासत्ताक झाल्यापासून महिलांना समान मतदानाचा अधिकार मिळाला. महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होत असून, या निमित्ताने जातीयतेपासून मुक्त आणि भेदभावविरहित समाज घडविण्याचा संकल्प करावा, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.



भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले आर्थिक दृष्टिकोन, चलनव्यवस्था आणि आर्थिक

स्थैर्य याविषयीचे विचार आजही कालसुसंगत आहेत. जागतिक पातळीवर अर्थकारणात होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व अधिक असल्याचे सांगून जागतिक अर्थव्यवस्थेतही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील त्यांच्या संग्रोधानातून डॉ. आंबेडकरांनी भारतात केंद्रीय बँकेची गरज अधोरेखित केली होती. त्यांच्या विचारांवर आधारितच पुढे रिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. तसेच गोल्ड स्टॅण्डिंग आणि चलनाच्या खरेदी शक्तीबाबत त्यांनी मांडलेले विचार आजच्या जागतिक अर्थव्यवस्थेतही मोलाचे ठरत आहेत. त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी' या प्रबंधातून रिझर्व्ह

बँकेच्या स्थापनेचा पाया रचला गेला. १९२३ मध्ये डॉ. आंबेडकरांनी मांडलेल्या आर्थिक विचारांच्या आधारावरच आज जग वाटचाल करत आहे. त्यांच्या प्रबंधात मांडलेल्या तत्वांवरच भारताची अर्थव्यवस्था उभी आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हाच आपला राष्ट्रधर्म असून बाबासाहेब हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नसून माणुसकीचे शिल्पकार आहेत. त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेमुळे देशातील शेवटच्या मागासलाही न्याय आणि सन्मान मिळण्याचा मार्ग सुकर झाला, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महापुरुष शांततेतून जेव्हा कृती करतात, तेव्हा ती क्रांती ठरते. महाड चवदार तळे सत्याग्रहातून समाजात आत्मसन्मानाची जाणीव निर्माण झाली. बाबासाहेबांनी आयुष्यभर शोषित, दलित आणि वचित घटकांसाठी काम करून त्यांना सक्षम केले.

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेतकरी गट व वराह पालनाचा समावेश : पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

जनप्रवास : प्रतिनिधी

मुंबई : राज्यात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेत आता पुरवठा संघ व वाटप योजनेत शेतकरी समूह गटाचा तसेच वराह पालन व्यवसायाचाही समावेश करण्यात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.



चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. विशेषतः समूह पातळीवर काम करण्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन ग्रामीण भागात उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत.

या निर्णयानुसार आता वैयक्तिक लाभाभ्यांवरून शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी

समूह गट, महिला आर्थिक विकास महामंडळाकडे नोंदणीकृत असलेली समुदाय आधारित संसंधन केंद्रे आणि उमेद नोंदणीकृत प्रभाग संघ यांनाही या योजनेत सहभागी होता येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांकडे किमान ५० सदस्य, ५ लाख रुपये भागभांडवल आणि मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण पूर्ण असणे आवश्यक ठेवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत शेळी/मेंढी/गाय/म्हैस/कुक्कुटपालन यांचा समावेश आहे. आता या निर्णयानुसार वराह पालनाला चालना देण्यासाठी वराह पालन गट वाटप योजना समाविष्ट करण्यात आली आहे.

व्हिएतनामशी द्विपक्षीय सहकार्य आणि संबंध वृद्धिंगत करणार : मंत्री जयकुमार रावल

जनप्रवास : प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र हा व्हिएतनामी उद्योगासाठी पसंतीचे गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत असल्याने आर्थिक भागीदारी वाढत आहे. येणाऱ्या काळात गुंतवणूक, व्यापार आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल, असे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. व्हिएतनामचे महावाणिज्यदूत ले क्रांग विएन यांनी मंत्री जयकुमार रावल यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री जयकुमार रावल म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शासन गुंतवणूक आणि व्यापार सहकार्य सुरक्षित पार पडवावे यासाठी सर्वतोपरी

सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे. हे सहकार्य महाराष्ट्र आणि व्हिएतनाम यांच्यातील परस्पर विश्वास व समान आर्थिक दृष्टीकोनाचे प्रतीक आहे. नवीन उपक्रम आणि शाश्वत विकासाच्या बळावर समृद्धीच्या नव्या पर्वाची आम्ही अपेक्षा करतो, असे त्यांनी सांगितले.

मंत्री रावल यांनी व्हिएतनाममधील अग्रगण्य उद्योगसमूह विंग ग्रुप, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि उद्योग विभाग यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराचे स्वागत केले. सुमारे ५४ हजार कोटींहून अधिकच्या गुंतवणुकीतून राज्यात जागतिक दर्जाची एकात्मिक परिस्थिती उभारण्यात येणार असून, यात टाऊनशिप, आरोग्य, शैक्षणिक सुविधा तसेच इलेक्ट्रिक बसेस



व टॅक्सीसह हरित ऊर्जा अशा गतिशीलता प्रकल्पांचा समावेश आहे. या गुंतवणुकीमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याचा विश्वास मंत्री रावल यांनी व्यक्त केला.

व्हिएतनामच्या उच्चस्तरीय नेतृत्व व व्यावसायिक प्रतिनिधीमंडळाच्या आगामी मुंबई दौऱ्याचे स्वागत करण्यास महाराष्ट्र शासन सज्ज असल्याचे मंत्री जयकुमार रावल

राष्ट्रपतींच्या आगामी भेटीदरम्यान या ऐतिहासिक करारावर स्वाक्षर्या होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या शहरांच्या नात्यामुळे शहरी पायाभूत सुविधा, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि थेट व्यापार संबंध अधिक मजबूत होतील.

वैदकीत कृषी आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातही सहकार्य वाढविण्याबाबत सरकारात्मक चर्चा झाली. कृषी विपणन क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या महाराष्ट्राचे पुवठा साखळी मजबूत करण्यासाठी तसेच कृषी उत्पादनांच्या द्विपक्षीय व्यापारासाठी व्हिएतनामसोबत भागीदारी करण्याची तयारी दर्शवली. तसेच वस्त्रोद्योग क्षेत्रात वी-टू-बी सहकार्य वाढवून जागतिक निर्यात क्षमतेचा लाभ घेण्यावर भर देण्यात आला.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम वेगात : लघुउद्योजकांना 'लोकल ते ग्लोबल'ची दिशा

जनप्रवास : प्रतिनिधी

मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत केवळ आर्थिक सहाय्य देण्यापुरते मर्यादित न राहता लाभाभ्यांसाठी सक्षम उद्योजक बनविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. या उद्देशाने डिजिटल प्रशिक्षण उपक्रम, मार्केटिंग टॅब सारख्या आधुनिक सुविधा आणि कागदपत्र पडताळणीतील तांत्रिक सुधारणा राबवून व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ दिले जात आहे. या उपक्रमांद्वारे लाभाभ्यांसाठी केवळ आर्थिक मदत नव्हे, तर ज्ञान, कौशल्य

आणि बाजारपेठेची जोड देऊन त्यांना सक्षम उद्योजक बनविण्याचा प्रयत्न महामंडळामार्फत करण्यात येत आहे. जास्तीत जास्त लाभाभ्यांसाठी या उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी केले आहे.



व्यवसायांनाही महामंडळाच्या पोर्टलमार्फत व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे. तरी सर्व लाभाभ्यांसाठी या सुविधेचा लाभ घ्यावा. व्यवसाय वर्धन बाबत आवश्यकतेनुसार अधिक सहकार्यासाठी महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांना संपर्क करावा. सध्या या प्लॅटफॉर्मवर २७,५०० हून अधिक व्यवसायांची नोंद झाली आहे. व्यवसाय

श्रेणी, उपश्रेणी, महसुली विभाग, जिल्हा व तालुका अशा विविध निकषांवर शोध सुविधा उपलब्ध असल्याने नागरिकांना नजिकच्या लाभाभ्यांसाठी माहिती सहज मिळते आणि त्यांच्या उत्पादनांचा थेट लाभ घेता येतो. या उपक्रमातून लोकल ते 'ग्लोबल' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न होत असून लघुउद्योजकांना मोठ्या बाजारपेठेत प्रवेशाची संधी मिळत आहे. भविष्यात लाभाभ्यांसाठी मागणीनुसार पेमंट गेटवेस सुरु करण्याचेही नियोजन आहे. महामंडळाने वेबिनार, यूट्यूब, आणि पॉडकास्टच्या माध्यमातून त्रिविध प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केले आहेत.

व्यवसाय सुरु करण्यापासून ते वाढविण्यापर्यंतची प्रक्रिया, उत्पादनाची गुणवत्ता व ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडियाचा वापर, ग्राहक संवाद, विक्री कौशल्य आणि आर्थिक नियोजन यासारख्या विषयांवर मार्गदर्शन केले जाते. तज्ञ व्यक्तीमार्फत तांत्रिक माहिती उपलब्ध करून दिली जाते. तसेच प्रशिक्षणाचे व्हिडिओ महामंडळाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर व फेसबुक वर उपलब्ध असल्याने लाभाभ्यांसाठी त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार शिक्षण घेता येते. ग्रामीण व दुर्गम भागातील उद्योजकांसाठी ही सुविधा विशेष उपयुक्त ठरत आहे.

परवानाधारक शिक्षा व टॅक्सी चालकांसाठी १२मे पासून मराठीभाषा आवश्यक : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

जनप्रवास : प्रतिनिधी

मुंबई : येत्या १ मे, महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक शिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे आवश्यक करण्यात येणार आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून संबंधित चालकांना मराठी लिहिता व वाचता येणे का, याची पडताळणी केली जाणार आहे. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले की, मोटार परिवहन विभागामार्फत शिक्षा किंवा टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचे, म्हणजेच मराठी भाषेचे ज्ञान असणे, हा नियम आधीपासूनच लागू आहे. मात्र, मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसारख्या शहरांमध्ये अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांणी मराठीत संवाद साधता येत नाही, तसेच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. मंत्री सरनाईक म्हणाले की, ज्या प्रदेशात आपण



राहतो त्या प्रदेशाची भाषा व्यवसायासाठी शिक्षणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान असणे जितके आवश्यक आहे, तितकेच इतर राज्यात व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणेही महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. म्हणूनच १ मेपासून सर्व परवानाधारक शिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिता येणे व वाचता येणे बंधनकारक राहील. नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील. तसेच नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकार्यांसाठी कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले आहे.

सगळंच चुकीचं, खोटेपणा अन्, सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल विजय वर्माचं वक्तव्य



बॉलीवूड सेलिब्रिटी अनेकदा त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांच्या ब्रेकअपबद्दल, घटस्फोटाबद्दलही चर्चा होत असते आणि यामुळे त्यांना टीकेलाही सामोरे जावं लागतं. गेल्या वर्षी बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांचं ब्रेकअप झाल्यानंतर दोघे अनेकांच्या चर्चेचा विषय ठरले. अशातच आता विजयने सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. विजयने संवाद साधताना याबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्याने लोकांबद्दल सोशल मीडियावरून वाईट बोलणं चुकीचं आहे, आता गोष्टी खूप बदलल्या आहेत चांगल्या माणसांबद्दल



नकारात्मक बोललं जातं. विजय नेमकं काय म्हणाला याबद्दल जाणून घेऊयात विजय म्हणाला, आपल्या लहानपणी सार्वजनिक ठिकाणी कोणाबद्दल वाईट बोलणं योग्य मानलं जात नव्हतं आणि लोकांना ते आवडतही नव्हतं. जो कुणी इतरांबद्दल वाईट बोलायचा, त्यालाच चुकीचं समजलं जायचं. पण, आता सगळंच उलटं झालं

आहे. जो लोकांना शिवीगाळ करतो, त्याला कोणी काही म्हणत नाही. उलट त्याच्यावर हे सगळं होतं, ज्याला आधार देण्याऐवजी लोक त्याच्याबद्दलच जास्त वाईट बोलतात. विजयने पुढे तो झपाट्याने बदलणाऱ्या जगाशी जुळवून घेऊ शकत नाही, असं सांगितलं आहे. अभिनेता म्हणाला, संपूर्ण संस्कृतीत खूप बदल झाला आहे. लोक आता ज्या पद्धतीने बोलतात आणि कमेंट्स करतात, ते खूपच जास्त थेट आणि वैयक्तिक झालं आहे. कधी कधी त्यात खूप खोटेपणाही असतो. विजयने अशावेळी त्याला त्याच्या कुटुंबीयांची मदत झाल्याचं म्हटलं आहे. अभिनेता म्हणाला, मी अलीकडेच मोठ्या घरात राहायला गेलो आहे. त्यामुळे मी

अनेकदा त्यांना भेटण्याचा आणि संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. माध्यमांच्या वृत्तानुसार दोन वर्षे डेट केल्यानंतर मार्च २०२५मध्ये विजय वर्मा व तमन्ना भाटिया वेगळे झाले. यानंतर तमन्नाने एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत तिला भविष्यातील तिच्या जोडीदारासाठी एक उत्तम पार्टनर व्हायचं आहे, असं म्हटलं होतं. दरम्यान, विजय वर्मा सध्या त्याच्या 'मटका किंग या सीरिजमुळे चर्चेत आहे. येत्या १७ एप्रिलला अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ही सीरिज रिलीज होणार आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित विजय वर्मा मुख्य भूमिकेत असलेल्या या सीरिजमध्ये त्याच्यासह सिद्धार्थ जाधव, सई ताम्भानकर हे कलाकारसुद्धा झळकणार आहेत.

२७ जानेवारी रोजी बॉलीवूडचा लोकप्रिय गायक अरिजीत सिंघने एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आणि या पोस्टमुळे त्याच्या चाहत्यांसह असंख्य रसिक श्रोत्यांना धक्का बसला. कारण - या पोस्टमधून अरिजीतने पार्श्वगायनातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. अरिजीतच्या पार्श्वगायनातील निवृत्ती घेण्याचा निर्णयामुळे त्याच्या असंख्य चाहत्यांना धक्का बसला. त्याच्या हा निर्णय काही चाहत्यांना आवडला नाही. पण काहींनी त्याच्या या निर्णयाचे कौतुक केले. अरिजीत आता चित्रपटांसाठी गाणी गाणार नसला, तरी तो त्याची स्वतंत्र गाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान,

पार्श्वगायनातून निवृत्ती घेतल्यानंतर अरिजीत सिंघ आता दिग्दर्शक बनणार? प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीला देणार संधी

अरिजीतबाबत आता एक नवीन बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पार्श्वगायन सोडल्यानंतर अरिजीत एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. अरिजीत सिंघ आता दिग्दर्शक बनणार आहे. त्याने आपल्या पहिल्या चित्रपटाची संपूर्ण तयारी केली आहे. विशेष म्हणजे, अरिजीतने त्याच्या पहिल्या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची मुलगी शोरा सिद्दीकीला संधी दिली आहे. पार्श्वगायनांतर अरिजीत आता चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शोरा सिद्दीकी व्यतिरिक्त या चित्रपटात इतर कोणते कलाकार असणार, याबाबतही गुप्तता पाळण्यात आली आहे. अरिजीतचे हे चित्रपट दिग्दर्शनातील पाऊल त्याच्या करिअरसाठी एक



मिळेल. सामाजिक विषमता आणि संघर्षावर आधारित या चित्रपटाची कथा असल्याचे म्हटलं जात आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शोरा सिद्दीकी व्यतिरिक्त या चित्रपटात इतर कोणते कलाकार असणार, याबाबतही गुप्तता पाळण्यात आली आहे. अरिजीतचे हे चित्रपट दिग्दर्शनातील पाऊल त्याच्या करिअरसाठी एक

नवीन वळण ठरणार आहे. आता तो हा चित्रपट स्वतःच्या बॅनरखाली प्रदर्शित करणार की एखाद्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसची मदत घेणार, हे पाहणे उत्तुकाचे ठरेल. अरिजीतच्या या नव्या प्रयत्नासाठी त्याचे चाहतेही खूप उत्सुक आहेत. आपल्या सुप्रसिद्ध गायनासाठी ओळखता जाणारा अरिजीत हा सर्वात लोकप्रिय गायक आहे. रिअॅलिटी शोमधून आपला सांगीतिक प्रवास सुरु करत तो आज बॉलीवूडच्या सध्याच्या टॉप गायकांपैकी एक गायक बनला. पण त्याने अद्याप निवृत्तीची घोषणा केली, ज्यामुळे त्याचे असंख्य चाहते नाराज झाले आहेत. निवृत्तीनंतर त्याचे नुकतेच 'धुरंधर-२' मध्ये एक गाणे समोर आले. या गाण्याला रसिकांकडून पसंती मिळत आहे.